

मत्तयाने लिहिलेले शुभवर्तमान

येशूचा कुलवृत्तांत

(लङ्क 3:23-38)

१ येशू ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: तो दाविदाच्या कुळात जन्मला. दावीद अब्राहामाच्या कुळातील होता.

- २ अब्राहाम इसहाकाचा पिता होता.
इसहाक याकोबाचा पिता होता.
याकोब यहूदा व त्याच्या भावांचा पिता होता.
- ३ यहूदा पेरेस व जेराहाचा पिता होता.
(त्याची आई तामार होती.)
पेरेस हेझोनाचा पिता होता.
हेझोन रामाचा पिता होता.
- ४ रामा अम्मीनादाबाचा पिता होता.
अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता.
नहशोन सल्मोनाचा पिता होता.

- ५ सल्मोन बवाजाचा पिता होता.
(बवाजाची आई राहाव होती.)
बवाज ओवेदचा पिता होता.
(ओवेदची आई रुथ होती)
ओवेद इशायाचा पिता होता.
- ६ इशाय दावीद राजाचा पिता होता.
दावीद शल्मोनाचा पिता होता.
(शल्मोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती.)

- ७ शल्मोन रहबामचा पिता होता.
रहबाम अबीयाचा पिता होता.
अबीया आसाचा पिता होता.
- ८ आसा यहोशाफाटाचा पिता होता.
यहोशाफाट योरामाचा पिता होता.
योराम उज्जीयाचा पिता होता.
- ९ उज्जीया योथामचा पिता होता.
योथाम आहाजचा पिता होता.
आहाज हिज्कीयाचा पिता होता.
- १० हिज्कीया मनशेशेचा पिता होता.
मनशेश आमोनचा पिता होता.
आमोन योशीयाचा पिता होता.
- ११ योशीया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता.
(जेव्हा यहूदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले.)

१२ त्यांना बाबेलला नेण्यात आल्यानंतरचा

कुलवृत्तांत येणेप्रमाणे:

यखन्या शल्तीएलचा पिता होता.

शल्तीएल जस्त्याबेलचा पिता होता.

१३ जस्त्याबेल अबीहूदचा पिता होता.

अबीहूद एल्याकीमचा पिता होता.

एल्याकीम अज्जुराचा पिता होता.

१४ अज्जुर सादोकचा पिता होता.

सादोक याखीमचा पिता होता.

याखीम एलीहूदचा पिता होता.

१५ एलीहूद एलाजारचा पिता होता.

एलाजार मत्तानचा पिता होता.

मत्तान याकोबाचा पिता होता.

१६ याकोब योसेफाचा पिता होता.

योसेफ मरीयेचा पती होता.

मरीया येशूची आई होती.

येशूठा 'ख्रिस्त'* म्हटले आहे.

१७ याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यंत चौदा पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या. बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत चौदा पिढ्या झाल्या.

येशू ख्रिस्ताचा जन्म

(लङ्क 2:1-7)

१८ येशू ख्रिस्ताचा आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला. मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्माच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले. ^{१९}तिची लोकांमध्ये बदनामी होऊक नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला. ^{२०}पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि संगितले, "दाविदाच्या वंशातील योसेफा, *मरीयेशी लग्न करण्यास

ख्रिस्त "अभिषिक्त" (मशीहा) किंवा देवाने निवडलेला.

दावीदाच्या वंशातील योसेफा दाविदाच्या घराण्यातील पुरुष इम्राएलाचा दुसरा राजा (ख्रिस्तापूर्वी सुमारे 1000 वर्ष)

अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूळ पवित्र आत्मापासून* होणार आहे.²¹त्याचे नाव तू येशु* ठेव. कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.”

²²हे सर्व यासाठी घडले की, प्रभुन संदेश्यांच्या द्वारे जे सांगितले होते, त्याची पूरता व्हावो. ²³“कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”

²⁴जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदृताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले, त्याने मरीयेशी लग्न केले. ²⁵पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. आणि योसेफने त्याचे नाव येशु ठेवले.

ज्ञानी लोक येशूला भेटण्यास येतात

²यही दीवातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला. ³त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता. येशूच्या जन्मानंतर पूर्वकडून काही ज्ञानी लोक यशस्विमाला आले. ⁴आणि त्यांनी विचारले, “यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हणून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”

⁵हे ऐकून हेरोद राजा तसेच यशस्विमाले नगराचे रहिवासी घावरून गेले.

⁶मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की, “द्विस्ताचा जन्म कोठे होणार होता?” ⁷त्यांनी उत्तर दिले, “यहूदीयातील बेथलहेम गावात. कारण देवाच्या संदेश्यांनी त्याविषयी असे लिहिले आहे की:

“हे बेथलहेमा, यहूद्यांच्या भूमिप्रदेशा, तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इम्प्राइल लोकांचा सांभाळ करील, असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल.” मीरवा 5:2

⁸मग हेरोदाने पूर्वकडील ज्ञानी लोकांची गुपषणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की केळ माहीत करून घेतली. ⁹नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले. हेरोद त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा. आणि तुम्हाला ते सापडल्यावर मला सांगावला या. म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन.”

¹⁰ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले. त्यांनी जो तारा पूर्वला पाहिला होता तोच त्यांना परत

दिसला. ज्ञानी लोक त्या ताज्याच्या मागे गेले. जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता. मग त्या ठिकाणावर तो थांबला. ¹¹ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला. ¹²ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठव्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरीया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बालाला सोने, ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या. ¹³पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगितले. तेव्हा ते ज्ञानी लोक वेगव्या माराने आपल्या देशास परतले.

येशूचे आईवडील त्याला इंजिप्तला घेऊन जातात

¹⁴ज्ञानी लोक गेल्यानंतर, प्रभुचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निस्स्टून इंजिप्त देशास जा. कारण बालाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे, तेव्हा मी तुला धोका टळ्याची सूचना देईपर्यंत इंजिप्तमध्येच राहा.”

¹⁵तेव्हा तो उठला व रात्रीच बालाला व त्याच्या आईला घेऊन इंजिप्त देशास गेला. ¹⁶आणि हेरोद मरेपर्यंत तेथेच राहिला. प्रभु देवाने संदेश्याच्या द्वारे सांगितले होते की, “मी माझ्या मुलाला इंजिप्त देशातून बोलाविले आहें* ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

बेथलहेमातील मुलांची हेरोदाकडून करतल

¹⁷तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद अतिशय रागावला. त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजन घेतली होती. त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्ष उलटली होती. म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षांच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची करतल करण्याची आज्ञा केली.

¹⁸यिंमेया संदेश्याच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले. ते वचन असे होते :

“रामा येथे आकांत ऐकू आला. दुःखवायक रडण्याचा हा आकांत होता. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे, पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत.”

विर्मा 31:15

योसेफ आणि मरीया इंजिप्तहून परत येतात

¹⁹हेरोद मेल्यानंतर प्रभुचा दूत स्वप्नात योसेफाकडे आला. योसेफ जेव्हा इंजिप्तमध्ये होता तेव्हा हे घडले.

मी आपल्या ... आहे होशेय 11:1

पवित्र आत्मा देवाचा आत्मा, द्विस्ताचा आत्मा आणि कैवारी. देव आणि द्विस्त यांच्यासह तो जगातील लोकांमध्ये देवाचे काम करतो.

येशु या नावाचा अर्थ “तारण.”

²⁰दूत म्हणाला, “ठर! बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इग्राएल देशास जा. जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत.”

²¹मग योसेप बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इग्राएल देशास गेला. ²²हेरोदाच्या मृत्युनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खलाव यहेदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेपाला समजले, तेव्हा तो तेथे जाण्यास घावरला. पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालील प्रदेशात आला. ²³योसेप नासरे थे नवाच्या गावात गेला आणि तेथे राहिला. डिस्ट्रिन नासरे थे कर म्हटला जाईल, असे जे देवाने संदेश्यांच्या द्वारे संगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.

बापिस्मा करणाऱ्या योहानाचे कार्य

(मार्क 1:1-8; लूक 3:1-9, 15-17; योहान 1:19-28)

3 त्या दिवसात बापिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला; तो म्हणाला, ²“तुमची अंतःकरणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे.” ³यशाया हा संदेष्टा ज्याच्याविषयी बोलत होता तो हाच बापिस्मा करणारा योहान. त्याविषयीचे यशायाचे भविष्य असे होते:

“वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे; ‘प्रभु देवासाठी मार्ग तवार करा; त्याच्या वाटा सरळ करा.’”

यशाया 40:3

⁴योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोल आणि रानमध्य खात असे. ⁵लोक योहानाचा उपदेश ऐकण्यास जात होते. यशश्लेष, सर्व यहूदीया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते. “आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बापिस्मा* देत होता.

⁷योहान जेथे लोकांना बापिस्मा देत होता तेथे अनेक परशी* आणि सदूकी* आले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो,

बापिस्मा हा ग्रीक शब्दाचा अर्थ डुबविणे बुडविणे, एखादी व्यक्ति किंवा वस्तु अत्यल्प काळासाठी पाण्याखाली घालणे.

परशी यहूदी धर्मातील एक गट. (तेच यहूदी धर्माचे नियम व रीतिविवाज याचे काटेकोर पालन करतात असा त्यांचा दावा असे.)

सदूकी यहूदी धर्मातील एक अग्रेसर गट. जुन्या करारातील केवळ पाहल्या पांच पुस्तकांचाच स्वीकार करणारे, मृत्युनंतर लोक पुन्हा जीवन नाही असा त्यांचा विश्वास असे.

देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले? ⁸म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या. ⁹आणि ‘अद्राहम माझा पिता आहे,’ अशी फुशारकी तुम्हांग मारता येईल असे समजू नका; मी तुम्हांस सांगतो की, देव अद्राहमासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो. ¹⁰झाडे तोडण्यासाठी कुच्छाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल. ¹¹‘तुम्ही तुमची अंतःकरणे आणि जीवने वाईटकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बापिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यानंतर माझ्योक्ताही महान असा एक येत आहे, ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बापिस्मा करील. ¹²तो धान्य निवडायला येईल. तो भुसा बाजूला काढील व धान्य वेगळे करील. तो चांगले धान्य कोठारत साठविल व जे चांगले नाही ते जाळून टाकील. तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील.”

योहान येशूचा बापिस्मा करतो

(मार्क 1:9-11; लूक 3:21-22)

¹³तेव्हा येशू गालीलाहन यादेन नदीकडे आला. त्याला योहानाच्या हातून बापिस्मा घ्याविचा होता. ¹⁴पण त्याला थोपवीत योहान म्हणाला, “खेरे तर मी आपल्या हातून बापिस्मा घ्याविचा असे असता आपण माझ्याकडे बापिस्मा घ्याविचा आलात हे कसे?”

¹⁵येशूने त्याला उत्तर दिले, “आता असेच होऊ दे. देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे.” तेव्हा योहान येशूचा बापिस्मा करण्यास तयार झाला.

¹⁶येशूचा बापिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला, तेव्हा आकाश उघडले, आणि देवाचा आत्मा एखादा कबुतराप्रमाणे आपणावर उत्तराना त्याला दिसला. ¹⁷त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

येशूची परीक्षा

(मार्क 1:12-13; लूक 4:1-13)

4 मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथी नेण्यात आले. ²चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही. त्यानंतर त्याला खूप भूक लागली. ³तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे.”

⁴येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.’” अनुवाद 8:3

^५मग सैतानाने त्याला पवित्र नगरात (युशलेमात) नेले. सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले. ^६आणि त्याला म्हटले, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक. कारण असे लिहिले आहे की,

“देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय खडकावर आपटू नवेत म्हणून ते तुला हातावर झेलतील.”
स्तोत्र 91:11-12

^७येशूने त्याला उत्तर दिले, “असे सुद्धा लिहिले आहे की,

“देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको.”

अनुवाद 6:16

^८मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये आणि त्यांतील सर्व वैभव दाखविले. ^९सैतान म्हणाला, “जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन.”

¹⁰तेह्या येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की

“देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”
अनुवाद 6:13

¹¹मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले.

येशू गालीलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो

(मर्क 1:14-15; लूक 4:14-15)

¹²नंतर योहानाला तुरुंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला. ¹³परंतु तो नासरे थे येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून व नफताली द्या प्रदेशांना लागूनच कफर्णहूम नगर आहे. ¹⁴यशाचा द्या संदेश्याने पूऱी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. यशायाने वर्तविल्ले भविष्य असे होते:

¹⁵जबुलून आणि नफताली प्रांत समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश व यहूदीतरांचा गालील यांमधील-

¹⁶अंधारात वावरणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला.”
यशाया 9:1-2

¹⁷त्यावेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणूलागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाची राज्य जवळ आले आहे.”

येशू काही शिष्य निवडतो

(मर्क 1:16-20; लूक 5:1-11)

¹⁸नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते. ¹⁹तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ²⁰मग ते माणेपुढे न पाहता लगेच जाळे टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले. ²¹तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्यावरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले. आणि त्याने त्यांना बोलावले. ²²तेह्या ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले.

येशू लोकांना शिकवितो आणि बरे करतो

(लूक 6:17-19)

²³येशू गालील प्रातात सगळीकडे गेला. येशूने सभस्थानात जाऊन शिकविले व स्वागत्याची राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखांनी बरी केली. ²⁴येशूविषयीची बातमी सर्व सूरीवा देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतावाडा झाली होती, जे फेफोरेकी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. ²⁵मग गालील व दक्कापलीस, यरुशलेम व यहूदीया येथून व यार्देनेच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालले.

येशू लोकांना शिकवितो

(लूक 6:20-23)

⁵येशूने तेथे पुकळ लोक पाहिले. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला, मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. ²आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला,

³“जे आत्माने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

⁴जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.

⁵जे नग्र ते धन्य, कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.

⁶ज्यांना नीतीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील.

⁷जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.

⁸जे अंत: करणारे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील.

^९जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुळे महाले जाईल.

^{१०}नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

^{११}जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. ^{१२}आनंद करा आणि उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिकळ मोठे आहे; कारण जे संदेशे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.

तुम्ही मिठासारखे तसेच प्रकाशासारखे आहात (मर्क ९:५०; लूक १४:३४-३५)

^{१३}तुम्ही पृथग्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरुपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.

^{१४}‘तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही. ^{१५}आणि दिवा लावून तो कोणी भांडगाखाली लव्हाबून ठेवीत नाही. उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. ^{१६}‘त्याच एकारे तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.

येशू आणि जुन्या करारातील संदर्भ

^{१७}‘मी नियमशास्त्र किंवा संदेशाचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. ^{१८}मी तुम्हांला सत्य तेच सांगतो की, आकाश आणि पृथग्वीचा शेवट होईपर्यंत नियमशास्त्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही. ^{१९}म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल, पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल. ^{२०}कारण मी तुम्हांस सांगतो की परशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.

रागाबंदी येशूची शिकवण

^{२१}‘तुम्ही ऐकले असेल की, फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की, ‘खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल.’* ^{२२}पण मी

तुम्हांस सांगतो की, जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावावला, अरे वेड्या, असे म्हणेल तो न्यायसंभेद्या दंडास पात्र ठरेल. ओणि जो त्याला मुर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल.

^{२३}‘म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवळे, ^{२४}त देवाला देण्यासाठी आपलेले दान तेथेव वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावावरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.

^{२५}वाटेत तुझा वादी तुझ्यावरोबर आहे तोच त्याचाशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तुरुंगात टाकील. ^{२६}मी तुला खरे सांगतो तू शेवटचा फैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.

लैंगिक पापाविषयी येशूची शिकवण

^{२७}‘व्यभिचार करू नको!* असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे, ^{२८}परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्यांने नजरे ने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाल्य आहे. ^{२९}जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे. संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवव्यव गमावलेला बरा. ^{३०}जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो, तर तो तोडून फेकून दे, कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवव्यव गमावलेला बरा.

घटस्फोटाविषयी येशूची शिकवण

(मर्क १९:९; मार्क १०:११-१२; लूक १६:१८)

^{३१}‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.* असे सांगितल्याचे तुम्ही जाणता. ^{३२}पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटेति स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.

शपथ घेण्याविषयी येशूची शिकवण

^{३३}‘जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर,’* असे

व्यभिचार करू नको निर्गम 20:14; अनुवाद 5:18

जर ... द्यावी अनुवाद 24:1

जेव्हा ... कर लेवीय 19:12; गणना 30:2; अनुवाद 23:21

सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे.³⁴ परंतु मी तुम्हांला सांगतो की, शपथ वाहव नका; आकाशाची शपथ वाहू नका कारण ते देवाचे असान आहे.³⁵ पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे असान आहे; आणि यशस्वले माचीही शपथ वाहू नका, कारण त्या नगरीचा राजा देव आहे.

³⁶आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखाद केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही.³⁷म्हणून तुमचे बोलणे 'होय' तर होय किंवा 'नाही' एवढेच असावे. त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैतानापासून आहे.

सुडासंबंधी येशूची शिकवण (लूक 6:29-30)

³⁸'तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, 'डोऱ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.'* ³⁹पण मी तुम्हांला सांगतो, जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हांला मारील त्याच्यासमारे दुसराही गाल पुढे करा.⁴⁰आणि जो कोणी फिर्याद करून तुमचा अंगरेखा घेऊ पाहतो त्याला तुमचा झागाही द्या.⁴¹जर कोणी तुम्हांला सतीने त्याच्याबोरव कांही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबोरव त्याच्या दुप्पट अंतर जा.⁴²जो तुमच्याजवळ मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका.

सर्वावर प्रेम करा (लूक 6:27-28, 32-36)

⁴³*असे सांगितले होते की, 'आपल्या शेजांच्यावर प्रेम करा' * आणि आपल्या शत्रुवा देष करा' असे तुम्ही ऐकले आहे.⁴⁴पण मी तुम्हांला सांगतो, तुमच्या शत्रुवर प्रेम करा. तुमचे जे वाईट करतात त्याच्यासाठी प्रार्थना करा.⁴⁵जर तुम्ही असे कराल, तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खेरे पुत्र व्हाल. तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो. चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पाडतो.⁴⁶कारण जे तुमच्यावर प्रीति करतात त्याच्यावर तुम्ही प्रीति करीत असाल तर तुम्हांला प्रतिफल मिळणार नाही. जकातदरही असेच करतात.

⁴⁷आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांशी चांगले वागत असाल तर तुम्ही इतरांपेक्षा फार चांगले आहात असे समज नका. देवाला न माणारे लोकही असेच करतात.⁴⁸म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.

डोऱ्याबद्दल ... दात निर्गम 21:24 लेवीय 24:20

आपल्य ... करा लेवीय 19:18

दान देण्याविषयी येशूची शिकवण

6 "जेव्हा तुम्ही चांगली कृत्ये करता तेव्हा ती गाजावाजा न करता करा. लोकांच्या नजरेत भरावा म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफल मिळणार नाही.

"जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खेरे तेच सांगतो. दोणी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कण्ठाफुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहीरपणे अशी कामे करतात, कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफल भरून पावले आहेत. ³म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुप्तचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या दाव्या हाताला कळू नये. ⁴दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.

प्रार्थनेविषयी येशूची शिकवण

(लूक 11:2-4)

"जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोफ्यांवर उभे राहन प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खेरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफल मिळाले आहे. ⁶पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून द्या, व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफल दईल.

"आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्यांना देव माहीत नाही अशासारखे होऊ नका. ते निरर्धक बडबड करतात. कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. ⁸त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते. ⁹म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी:

हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पावत्र मानले जावो.

¹⁰तुझे राज्य येवो; जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. ¹¹आमची रोजची भाकर आज आम्हांला दे. ¹²जसे आमच्याविरुद्ध केलेल्या वाईटाची आम्ही क्षमा करतो तसे आम्ही केलेल्या पापांची आम्हाला क्षमा कर,

¹³आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.'

¹⁴कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करील; ¹⁵पण

जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.

उपासाविषयी येशूची शिकवण

16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंगांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खबे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफल मिळाले आहे.

17 तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा. **18** यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नवे तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफल देईल.

पैशापेक्षा देव अधिक महत्त्वाचा आहे

(लूक 12:33-34; 11:34-36; 16:13)

19 येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संफौटी साठवू नका. येथे कसर व जांग लागान तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. **20** म्हणून स्वर्गातील आपणासाठी संफौटी साठवा. **21** येथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. **22** डोला शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल. **23** पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतीरी अंधकारमय असेल.

24 “कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील. किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हांला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

देवाच्या राज्याला प्रथमस्थान द्या

(लूक 12:22-34)

25 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघारावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अज्ञापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

26 आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खाब्यास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे.

27 आणि चिंता करून आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?

28 “आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत, आणि ती कातीतही नाहीत, **29** तरी मी तुम्हांला सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर ऐश्वर्याच्या काळात यांतील एखाद्या प्रमाणेही सजू शकला नव्हता. **30** तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भृती पडते, अशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हांला घालतार नाही काय? **31** चिंता करू नका आणि असे म्हणून नका की, ‘आम्ही काय खावे?’ किंवा ‘आम्ही काय प्यावे?’ किंवा ‘आम्ही काय पांघारावे?’ **32** सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही, ते सुधा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात, काळजी करू नका. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हांला या गोष्टीची गरज आहे हे माहीत आहे. **33** तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबोरावर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील. **34** म्हणून उद्याची चिंता करू नका. कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्यासाठी दूर ठेवा.

इतरांचा न्याय करण्याविषयी येशूची शिकवण

(लूक 6:37-38, 41-42)

7 “तुमचा न्याय करण्यात येऊ नवे म्हणून तुम्ही इतरांचा न्याय करू नका. **2** कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हांला परत माप घालतील. **3** तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षत न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? **4** किंवा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुझ्या भावाला कसे म्हण शकतोस? कारण पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. **5** अरे दोन्या, पहिल्यांदा तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढविला तुला स्पष्ट विसेल.

6 “जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका, ती उलटून तुम्हांला फाडतील आणि आपले मोरी डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती त्यांना पायदवी तुडवतील.

तुमच्या सर्व गरजा देवाला सांगा

(लूक 11:9-13)

7 “मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल; शोधा आणि तुम्हांला ते सापडेल; ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल. **8** कारण प्रत्येकजण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, आणि जो ठोकावतो, त्याच्यासाठी दार उघडले जाते.

9 “तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दाढ देईल? **10** किंवा मासा मागितला, तर त्याला साप देईल? **11** वाईट असूनही

जर तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागातात, त्यांच्या गरजा तो किंती चांगल्या प्रकारे भागवील?

अंति महत्त्वाचा नियम

१२“यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेशेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.

स्वर्गाकडे जाणारा मार्ग आणि नरकाकडे जाणारा मार्ग
(लूक 13:24)

१३“असंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे, व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. **१४**पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे, आणि फारच थोड्यांना तो सापडतो.

लोक काय काय करतात ते पाहा
(लूक 6:43-44; 13:25-27)

१५“खोट्या संदेश्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. **१६**त्यांच्या करणीवरून तुम्ही त्यांस ओळखाल. ज्याप्रमाणे काटेरी झाडाला द्राक्षे लागत नाहीत, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येत नाहीत, त्याचप्रमाणे वाईटला चांगले फळ येत नाही. **१७**प्रत्येक चांगले झाड चांगली फळे देते, पण वाईट झाड वाईट फळे देते. **१८**चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. **१९**जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडप्यात येते व अग्नीत टाकले जाते. **२०**म्हणून अशा धोकेबाज लोकांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल. **२१**जो कोणी मला वरवर ‘प्रभु, प्रभु’ म्हणतो, तो प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गाच्या राज्यात जाईल. **२२**त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभु, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले. **२३**तेहा मी त्यांना स्पष्ट संगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही, अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.

शहाणा मनुष्य व मूर्ख मनुष्य
(लूक 6:47-49)

२४“जो कोणी माझ्या संगण्यप्रमाणे आचरण करतो तो शहाण्या माणसासारखा आहे; अशा सुज्ज माणसाने आपले घर खडकावर बांधले. **२५**मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर बांधला

होता. **२६**जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख माणसासारखा आहे; त्याने आपले घर वाळूवर बांधले. **२७**मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाच्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”

२८जेव्हा ह्या बोधकथा संगण्याचे येशूने संपविले तेहा लोकांचा समुदाय त्याच्या शिकवण्याने थळ्ह झाला. **२९**कारण येशू त्यांना त्यांच्या धर्मशिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत होता.

येशू एका आजारी माणसाला बरे करतो
(मार्क 1:40-45; लूक 5:12-16)

४येशू डोंगरावरून खाली आला. पुष्कळ लोक त्याच्यामागे चालत होते. तेहा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाळून त्याच्या पाया पडून म्हणाला, “प्रभु, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात.”

“मग येशूने आपला हात पुढे करून त्याला सर्प केला व म्हटले, “तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे;” आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला. **५**“हे जे घडले ते कुणाला सांगू नकास, तर जाऊन स्वतःला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक झालास ह्याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. ह्यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल.”

येशू सेनाधिकाऱ्याच्या नोकराला बरे करतो
(लूक 7:1-10; योहन 4:43-54)

५येशू कफण्हीम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेहा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला **६**आणि विनंती करू लागला की, “प्रभु, माझा नोकर पक्षाधाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात पडत नाही.”

७येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.” **८**तेहा सेनाधिकारी म्हणाला, ‘प्रभु, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. **९**कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिराही आहेत. मी एखाद्याला ‘जा’ म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ‘वे’ म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला ‘अमूक कर’ असे संगतो आणि तो ते करतो.”

१०येशूने जेव्हा हे ऐकले तेहा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागून चालत होते, त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे संगतो, इझाएलात इतका मोठा विश्वास असरलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. **११**मी तुम्हांला संगतो, पुष्कळ जण पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून येतील आणि अब्राहाम, इस्हाक व याकोब यांच्यासह स्वर्गाच्या

राज्यात मेजासधोक्ती मेजवानीसाठी बसतील.¹² परंतु जे खरे वारस आहेत, ते बाहेरच्या अंथारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल"

¹³मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, "जा! तू जसा विश्वास धरलास तसे होईल." आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला.

येशू अनेकांना बरे करतो

(मार्क 1:29-34; लूक 4:38-41)

¹⁴मग येशू पेत्राच्या घरी आला, तेथे पेत्राची सासु तापाने आजारी पडली आहे, असे येशूने पाहिले.¹⁵त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लगाली.¹⁶त्या संघ्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुऱ्यकळ लोकांना त्याच्याकडे आणले येशूने शब्द बोलन ती भुते घालविली व सर्व प्रकारच्या रोगांना बरे केले¹⁷यशया संदेश्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशयाने असे म्हटले होते:

"त्याने आमच्या व्याधी स्वतःवर घेतल्या, त्याने आमचे रोग वाहिले."

यशया 53:4

येशूला अनुसरणे

(लूक 9:57-62)

¹⁸आपल्या भोक्ती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना स्मोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा केली.¹⁹मग एक नियमशास्त्राचा शिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, "गुरुजी, आपण जेथे जाल तेथे मी आपल्या मागे येईन."

²⁰येशू त्याला म्हणाला, "कोल्हांना राहावला विळे आणि आकाशातील पाखरानंता घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुध्या टेकावयास जागा नाही."

²¹मग येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण येशुला म्हणाला, "प्रभु, पहिल्यांदा मला जाऊ द्या व माझ्या वडिलाना पुरुन येऊ द्या."

²²पण येशू त्याला म्हणाला, "तू माझ्या मागे ये. जे मेलेले आहेत त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरु दे."

येशू वाढळ थांबवितो

(मार्क 4:35-41; लूक 8:22-25)

²³मग येशू नावेत गेल्यावर त्याच्यामागून त्याचे शिष्य नावेत गेले.²⁴अचानक, समुद्रात इतके मोठे वाढळ झाले की, नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरुफटून गेली. आणि येशू तर नावेत झोपला होता.²⁵तेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला जागे केले व म्हटले, "प्रभु, आम्हांला वाचवा. आपण बुदत आहोत."

²⁶येशूने उत्तर दिले, "तुम्ही विश्वासात किती उणे आहत रे? तुम्ही का घाबरता?" मग त्याने उठून बारा व लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले. बारा थांबला. समुद्र आगांवी शांत झाला.²⁷तेव्हा लोकांना मोठे आश्चर्य वाटले, ते म्हणाले, "हा कोणत्या प्रकाराचा मनुष्य आहे? बारा व समुद्र देखील त्याचे ऐकतात."

येशू दोन माणसांमधून भूते काढवो

(मार्क 5:1-20; लूक 8:26-39)

²⁸मग येशू समुद्राच्या पलीकडे असलेल्या गरदेकरांच्या देशात आला, तेव्हा दोन भूतबाधा झालेली माणसे स्मशानातून येशूकडे आली. ही माणसे स्मशानातील कबरांमध्ये राहत होती. ती फार भेसूर होती, त्यामुळे कोणीही त्यांच्या वाटेला जात नसे.²⁹ती दोघे येशूकडे आली व म्हणाली, "देवाच्या पुत्रा, तुला आमच्याकडून काया पाहिजे? नेमलेल्या वेळेपूर्वीच तू आम्हांला शिक्षा करायला आलास काय?"

³⁰त्या ठिकाणापासून थोळ्या अंतरावर डुकरांचा एक कळ्यप चरत होता.³¹ती भूते त्याला विनंती करून लागली, ती म्हणाली, "जर तू आम्हांला ह्यांच्यामधून काढून टाकणार असशील तर आम्हांला त्या डुकरांच्या कळ्यपात जाऊ दे.

³²तेव्हा तो त्यांना म्हणाला, "जा." मग ती त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये गेली. तेव्हा तो संपूर्ण कळ्यप कळ्यावरून खाली धावत जाऊन पाण्यात बुडाला.³³मग त्यांना चारणारे पळाले व त्यांनी नगरात जाऊन सर्वांना हे वर्तमान, तसेच भूतबाधा झालेल्यांचे काय झाले तेही सांगितले.³⁴तेव्हा सर्व शहर येशूला भेटावला निघाले; आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा येशूने त्यांच्या प्रदेशातून निघून जावे अशी विनंती त्यांनी त्याला केली.

येशू एका पक्षाघाती मनुष्याला बरे करतो

(मार्क 2:1-12; लूक 5:17-26)

9 येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला. ²तेव्हा काही लोकांनी पक्षाघात झालेल्या मनुष्याला येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्याचा विश्वास पाहून त्या पक्षाघाती मनुष्याला म्हटले, "तरुण मुला, काळजी करू नकोस, तुझ्या पाण्याची क्षमा झाली आहे."³नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, "हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे."

⁴त्यांचे विचार ओळखून येशू म्हणाला, "तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता?"⁵कारण, तुझ्या पाण्याची क्षमा झाली आहे असे म्हणणे, किंवा उठून चाल लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? "⁶परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की, मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर पाण्याची क्षमा करायाचा अधिकार आहे." मग येशू त्या पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, "ऊठ! आपला बिछाना घे

आणि घरी जा.”⁷मग तो उठून आपल्या घरी गेला.
८लोकांनी हे पाहिले व ते थळ्हे झाले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.

येशू मत्तयाची निवड करतो

(मार्क 2:13-17; लूक 5:27-32)

⁹मग येशू तेथून पुढे निघाला, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या माणसाला जकातीच्या नाकावार बसलेले पाहिले, तेव्हा येशू त्याला म्हणाला, “माद्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला. ¹⁰येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी अले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्यावरोबर जेवायला बसले.

¹¹परश्यांनी ते पाहिले, त्यांनी येशूच्या शिष्यांस विचारले, “तुमचा गुरु जकातदार व पापी यांच्यावरोबर का जेवतो?” ¹²येशूने त्यांना वै बोलताना ऐकले, तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजारी आहेत त्यांना आहे.” ¹³मी तुम्हांला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका: ‘मला यजपशंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.”*

येशू इतर धार्मिक यहुदांसारखा नाही

(मार्क 2:18-22; लूक 5:33-39)

¹⁴मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही व परुशी पुष्कळ वेळा उपास करतो. पण तुझे शिष्य उपास करीत नाहीत. ते का?”

¹⁵येशूने त्यांना उत्तर दिले, “नवरा मुलगा (वर) सोबत असताना त्याचे कवळाडी दुःखी कसे राहतील? अशी वेळ येईल जेव्हा नवज्ञा मुलाला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपास करतील. ¹⁶कोणी नव्या कापाडाचे ठिगळ जुन्या कापाडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापाडापासून निघून जाईल व छिढ्र अधिक मोठे होईल. ¹⁷तसेच नवा द्राश्यास जुन्या कातडी पिशवीत कोणी घालीत नाहीत, घातला तर पिशव्या फुटतात व त्यांचा नाश होतो. म्हणून लोक नवा द्राश्यास नव्या पिशव्यात घालतात, तेव्हा दोन्हीही चांगले राहतात.”

येशू मृत मुलीला जीवंत करतो आणि

आजारी स्त्रीला बरे करतो

(मार्क 5:21-43; लूक 8:40-56)

¹⁸येशू या बोधकथा सांगत असता यहुदांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मेली आहे. परंतु आपण येऊन आपल्या हाताचा स्पर्श केला तर ती पुढी जिवंत होईल.”

मला ... आहे होशेय 6:6

¹⁹तेव्हा येशू व त्याचे शिष्य त्या सेनाधिकाऱ्यावरोबर निघाले. ²⁰वारेट बारा वर्षांपासून रक्तप्राव असलेली एक स्त्री मागून येऊन येशूच्या जवळ पोहोंचली व त्याच्या वस्त्राला शिवली. ²¹कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.” ²²तेव्हा येशू मागे वकळून तिला पाहन म्हणाला, “बाई काळजी करू नकोस! तुझ्या विश्वासान तुला बो केले आहे.” आणि ती स्त्री त्याचे क्षणी बरी झाली.

²³मग येशू त्या युहुदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या जमावला पाहिले. ²⁴येशू म्हणाला, “जा, मुलगी मेलेली नाही, ती झोपेत आहे.” तेव्हा लोक येशूला हसले. ²⁵मग त्या जमावला बाहेर पाठविल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. ²⁶आणि ही बातमी त्या प्रांतात पसरली.

येशू आणवी लोकांना बरे करतो

²⁷तेव्हा येशू तेथून जात असता दोन अंधक्ळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणून लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.”

²⁸येशू आत गेला तेव्हा ते आंधक्ळेही आत गेले. त्याने त्यांना विचारले, “मी तुम्हांला दृष्टि देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?”

“होय, प्रभु,” त्यांनी उत्तर दिले.

²⁹मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वसाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.” ³⁰आणि त्यांना पुढी दृष्टि आली. येशूने त्यांना सक्त ताकीद किली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” ³¹परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या प्रदेशात सगळीकडे ही बातमी पसरविली. ³²मग ते दोघे निघून जात असताना लोकांनी एका भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले. ³³जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना हात्या आसर्चर्य वाटले व ते म्हणाले, “इम्हाएल मध्ये याआधी असे कधीही झालिले पाहण्यात आले नाही.”

³⁴परंतु परुशी म्हणाले, “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”

येशूला असहाय लोकांविषयी कळवणा वाटतो

³⁵येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला. ³⁶आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवणा आला. कारण मेंदपाळ नसलेल्या मेंदरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. ³⁷तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. ³⁸म्हणून तुम्ही पिकाच्या

प्रभूची प्रार्थना करा यासाठी की, त्याने आपल्या पिकाची कापूणी करायला कामकरी पाठवावेत.”

येशू त्याच्या प्रेषिताना उपदेश करायला पाठवितो
(मार्क 3:13-19; 6:7-13; लूक 6:12-16; 9:1-6)

10 येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला.²बारा प्रेषितांची नावे अशी आहेत: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत), आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्बीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, ³फिलीप व बर्थलमय, थोमा आणि जकातदार मतय, अल्फीचा मुलगा याकोब व तदय, ⁴शिमोन कनानी व पुढे याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कूराईत.

⁵या बाराजणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले: “युद्धीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. ⁶तर त्याएवजी इम्राएलच्या हरवलेल्या मेंडरांकडे जा. ⁷तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा: ‘स्वागते राज्य जवळ आले आहे’ ⁸रोग्यांना बरे करा, मृतांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. ⁹तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. ¹⁰सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाणा असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे. ¹¹ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल, तेथे कोण योग्य व्यक्ति आहे याचा शोध करा आणि तेथेन निधेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. ¹²त्या घरात प्रवेश करतेवेळी घेथे शांति नांदों असे म्हणा. ¹³जर ते घर खोरेखर योग्य असेल तर तुमची शांति तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. ¹⁴आणि जो कोणी तुम्हांला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. ¹⁵मी तुम्हांला खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.

येशू छळाविषयी सावध करतो
(मार्क 13:9-13; लूक 21:12-17)

¹⁶“लांडग्यांमध्ये जसे मेंदरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुत्रांसारखे सरळ स्वभावी असा. ¹⁷माणसांतीकियी सावध असा, कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्याच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील. ¹⁸माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर

आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल. ¹⁹जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल. ²⁰कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.

²¹“भाऊ आपल्या भावाविरुद्ध व पिता आपल्या मुलाविरुद्ध उरेल आणि त्याला विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरुद्ध उठन त्यांना जिवे मारण्यास देतील. ²²माझ्यामुळे सर्व तुमच्या द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. ²³एका ठिकाणी जर तुम्हांला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इम्राएलच्या सर्व गांवांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.

²⁴“विद्यार्थी त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही, किंवा नोकर मालकाच्या वरचढ नाही. ²⁵विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेंवतील!”

लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा
(लूक 12:2-7)

²⁶“म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. ²⁷जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपावरून गाजवा. ²⁸जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मासू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या. ²⁹दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.

³⁰“आणि तुमच्या डोक्यावर चे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. ³¹म्हणून घाबरू नका. पुष्कळ चिमण्यापेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.

³²“जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. ³³पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्याला मी सुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. ³⁴असे समजू नका की मी पृथक्कीवर शांति करायला आलो आहे; मी शांति स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालावायला आलो आहे. ³⁵⁻³⁶मी फूट पाडायला आलो आहे,

‘म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश मनुष्याच्या घरचीच माणसे शत्रू होतील.’

मीर्खा 7:6

³⁷जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. ³⁸जो आला बधक्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. ³⁹जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील. ⁴⁰जी व्यक्तितुम्हांला स्वीकारते तो व्यक्तितुम्हांला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते. ⁴¹जो कोणी संदेश्याचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेश्याचे प्रतिफल मिळेल, आणि जो धार्मिकाचा स्वीकार त्याच्या धार्मिकतेसाठी करतो, त्याला धार्मिकाचे प्रतिफल मिळेल. ⁴²मी तुम्हांला खरे सांगतो की, जो कोणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफलाला मुळीच मुकुणार नाही.”

येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान (लूक 7:18-35)

11 येशूने त्याच्या बारा शिष्यांना ह्या गोष्टी सांगण्याचे संपर्कल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावांमध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला. ²बाप्तिस्मा करणारा योहान तुरंगात होता. त्याने खिस्त करीत असलेल्या गोर्ध्वविषयी एकरुपे, तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले. ³आणि त्याला विचारले, “जो येवार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”

⁴येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही एकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. ⁵अंधाळे पाहू शकतात. पांगळे चालतात. कुच्छ रोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. ⁶न्यंत्र तो पुरुष जो माझ्यामुळे अडखलत नाही.”

⁷मग ते जात असता येशू योहानविषयी लोकांशी बोलू लागला, “तुम्ही बैरांग प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाच्याने हलविलेला बोरू काय? ⁸तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्र घातलेल्या माणसाला पाहायला गेला होता काय? तलम वस्त्र घालणे राजांच्या राजवाड्यात असतात. ⁹तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेश्याला पाहायला काय? होय. मी तुम्हांला सांगतो, आणि संदेश्यापेक्षा अधिक असा योहान होता. ¹⁰त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे:

‘पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवितो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’

मलाई 3:1

¹¹मी तुम्हांला खरे सांगतो की, स्थित्रांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा

असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. ¹²बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याच्या स्वीकारावर प्रसार प्रभावीपणे करीत आहेत. ¹³कारण योहानापर्यंत सर्व संदेश्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले. ¹⁴आणि जर तुम्ही ते स्वीकारारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे. ¹⁵ज्याला एकायला कान आहेत तो एको.

¹⁶“या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ¹⁷ती म्हणतात,

‘आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजविले तरी तुम्ही नाचला नाहीत, आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊ बडवून घेतले नाही.’

¹⁸योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात ‘त्याला भूत लागले आहे’, ¹⁹इतरांप्रमाणेच मनुस्याचा पुत्र खात पीत आला. लोक म्हणतात, ‘पाहा हा किती खातो? किती पितो?’ जकातदार व पापी लोकांचा मित्र,’ परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.”

जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांच्यापासून येशू लोकांना सावध करतो (लूक 10:13-15)

²⁰तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चाताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला. ²¹हे खोराजिना, तुझा धिक्कार असो! हे बेथसैदा तुझा धिक्कार असो! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदेन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वारेने पूर्वीच गोणपात नेसून व अंगाला राख फासून पश्चाताप केला असता. ²²पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदेन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल. ²³आणि तू कर्फार्हिमा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते शहर आतापर्यंत टिकले असते. ²⁴पण मी तुम्हांस सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.”

येशू त्याच्या लोकांना विश्रांति देतो (लूक 10:21-22)

²⁵मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व

बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या.
 २६ होय पित्या, त हे केलेस, कारण खरोखर तुला असेच करायचे होते.
 २७ माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून व ज्याला प्रगट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
 २८ जे थकलेले व ओळझाणे लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन.
 २९ माझे जू आपांवर घ्या; माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल.
 ३० कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”

**काही यहूदी येशूवर टीका करतात
(मार्क 2:23-28; लूक 6:1-5)**

12 त्या दिवशी म्हणजे शब्दाथ* दिवशी येशू धार्याच्या शेतातून चालला होता. शेतात पीक उभे होते. येशूच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले.
 १ जेव्हा परश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्दाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.”
 २ तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “दाविदाला व त्याच्यावरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही वाचले आहे काय?
 ३ देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. असे करणे नियमशास्त्राच्या विरुद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती.
 ४ आणि तुम्ही नियमशास्त्राच्या वाचले आहे की, प्रत्येक शब्दाथाच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शब्दाथ पवित्र पाळ्याविषयीचा नियम मोडीत असत परंतु ते तसे करू शकत असत.
 ५ मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे.
 ६ पवित्र शास्त्र म्हणते, ‘मला यज्ञपूर्णची अपेण नकोत, तर मला दया हवी.’* याचा खरा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही या निर्देश लोकांना दोष लावला नसता.
 ७ कारण मनुष्याचा पुत्र शब्दाथाचा प्रभु आहे.”

**येशूहात वाळलेल्या माणसाला बरे करतो
(मार्क 3:1-6; लूक 6:6-11)**

८ येशूने ते ठिकाण सोडले व यहूदांच्या सभास्थानात तो गेला.
 ९ सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूदांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्याला विचारले, “शब्दाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
 १० येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढू असेल व शब्दाथ दिवशी

ते खड्डुचात पडले, तर तो त्याला वर काढणार नाही काय? ११ तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमसास्त्र लोकांना शब्दाथ दिवशी चांगले करप्याची मोकळीक देते.”

१२ मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.
 १३ नंतर परश्यांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली.

येशू देवाचा निवडलेला सेवक

१४ परशूनी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथन गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वांना बरे केले.
 १५ आणि त्याने त्यांना निक्षेन सांगितले की, ‘तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका.’ १६ यशया संदेश्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.

१७ “हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रतीत करतो, आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो यहूदीतरासाठी योग्य न्यायाची घोषणा करील.

१८ तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही; रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत

१९ वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विज्ञविणार नाही. योग्य निर्णयाच्या विजय होईपर्यंत तो असे करील.

२० सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील.”

यशया 42:1-4

येशूचे सामर्थ्य देवाकीन आहे
(मार्क 3:20-30; लूक 11:14-23; 12:10)

२१ मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधाला व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागल. २२ सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” २३ परश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परशूनी म्हणाले, “भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.”

२४ परशूनी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणकत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लडणारी राज्ये नाश पावतात व फृट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.” २५ आणि जर सैतानाचे सैतानाला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फृट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? २६ आणि मी जर बालजबूलाच्या

शब्दाथ यहूदी कॅलेंडरप्रमाणे आठवड्याचा सातवा दिवस. यहूदी लोकांकरिता तो एक विशेष धार्मिक दिवस समजला जात असै. मला ... दया हवी होशेय 6:6

सहाय्याने भुते काढतो तर तुमची मुले कोणाच्या सामग्र्याने भुते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुम्हांला चूक ठरवितील.²⁸ परंतु मी जर देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्चित समजा.

²⁹ किंवा एखादा बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व कस्तूरी चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्याला तो बांधन टाकील व मग तो चोरी करील.³⁰ एखादा मनुष्य जर माझे समर्थन करीत नसेल, तर तो माझ्याविरुद्ध आहे. जो मनुष्य माझ्यावरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध काम करीत आहे.³¹ म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्याना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल, ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही.³² एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या काळीही क्षमा होणार नाही व भविष्यातही होणार नाही.

ज्या गोष्टी तुम्ही करता त्या
तुम्ही कोण आहेत हे दाखवितात

(लूक 6:43-45)

³³ “जर तुम्हांला चांगले फळ हवे असेल, तर झाड चांगले करा. जर तुम्ही झाड चांगले करणार नाही, तर फळही चांगले येणार नाही. कराण झाड त्याच्या फळावरून ओळखले जातो. ³⁴ अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंत: करणात आहे तेच तोंडावटे बाहेर पडते. ³⁵ चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. ³⁶ आणखी मी तुम्हांस सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशेब ते न्यायाच्या दिवशी देतील. ³⁷ कराण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील अणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.”

यहूदी लोक येशूकडे पुरावा मागतात
(मार्क 8:11-12; लूक 11:29-32)

³⁸ काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काही जणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”

³⁹ येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी प्रामाणिक नाहीत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेश्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हांला मिळणार नाही. ⁴⁰ कराण योना जसा तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथक्याच्या पोटात राहील. ⁴¹ जेव्हा तुमच्या

पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवेचे लोक उभे राहतील, तुमच्याविरुद्ध साक्ष देतील आणि तुम्हांला दोष देतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणी एक येथे आहे. ⁴² न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणी* या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथक्याच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे!

सध्याचे लोक पापी आहेत

(लूक 11:24-26)

⁴³ “जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निधून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहन विसावा शोधीत पिरतो पण तो त्याला मिळत नाही. ⁴⁴ तेव्हा तो म्हणतो, ‘जेशून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन’ आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्याला दिसते. ⁴⁵ नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्यावरोबर घेतो व ते आत शिरून त्याला झापाटात व त्याच्यात राहतात. मग त्या माणसाची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजंच्या ह्या पापी पिढीचे होईल.”

येशूचे अनुयायी हेच त्याचे कुटुंब

(मार्क 3:31-35; लूक 8:19-21)

⁴⁶ तो लोकांशी बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. ⁴⁷ तेव्हा कोणी तरी त्याला म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.” ⁴⁸ त्याच्याशी बोलण्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?” ⁴⁹ मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा हे माझे आई व माझे भाऊ आहेत. ⁵⁰ कारण माझ्या स्वर्गीय पितृच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण अणि आई आहेत.”

बी पेरणाच्याची बोधकथा

(मार्क 4:1-9; लूक 8:4-8)

13 त्याच दिवशी येशू घरावाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला. ² पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाच्यावर उभा राहिला. ³ तेव्हा त्याने त्यांना गोष्टीरूपाने बोध केला, तो म्हणाला, “एक शेतकरी बी पेरवला निघाला. ⁴ तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. ⁵ काही बी

खडकाळ जमिनीवर पडले, तेथे पुरेशी माती नवऱ्हती. तेथे बी फार झापाट्याने वाढले. पण जमीन खोलवर नवऱ्हती. “म्हणून जेव्हा सूर्य उगवला तेव्हा रोपटे वाळून गेले. कारण त्याला खोलवर मुळे नवऱ्हती.”⁷ काही बी काटेरी झुङ्डपावर पडले. काटेरी झुङ्डप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली.⁸ काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट, कोठे तीसपट असे त्याने पीक दिले. “ज्याला ऐकावला कान आहेत तो ऐको!”

येशूने बोधकथांचा वापर का केला

(मार्क 4:10-12; लूक 8:9-10)

१०मग शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, “तुम्ही त्यांना गोष्टीरुपाने बोध का करता?”

११तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्याना ते समजणार नाही.”¹² कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कल होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल.¹³ म्हणून मी त्यांना गोष्टीरुपाने बोध करतो; कारण ते पाहत असताना ही त्यांना दिसत नाही आणि ऐकत असतांनाही त्यांना समजत नाही.¹⁴ तेव्हा हे लोक दाखवून देत आहेत की, त्यांच्यासंबंधी यशयाने पूर्वी जे लिहून ठेवले ते खरे आहे. ते असे:

‘तुम्ही लक्ष द्याल, ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही, तुम्ही पाहाल आणि निरीक्षण कराल पण तुम्हांला काहीच दिसणार नाही’

१५कारण या लोकांचे अंतःकरण कठीण झाले आहे त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. त्यांनी आपले डोळे मिटले आहेत. यासाठी की, या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपल्या कानांनी ऐकू नये आपल्या अंतःकरणाने समजू नये व मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’

यशया 6:9-10

१६पण तुमचे डोळे धन्य आहेत कारण ते पाहतात, तुमचे कान धन्य आहेत कारण ते ऐकतात. १७मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहा त्या पाहण्यासाठी अनेक संदर्शे व नीतिमान लोक आतुरतेने वाट पाहत होते. तरी त्यांना त्या पाहता आल्या नाहीत, आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहात त्या ऐकण्याची त्यांची खूप इच्छा होती तरी त्यांनी त्या ऐकल्या नाहीत.

येशू बीयांविषयी स्पष्टीकरण करतो

(मार्क 4:13-20; लूक 8:11-15)

१८पेरणाञ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या;

१९कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत

नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.²⁰ खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो.²¹ तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखलतो.²² आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो पण जिगक गोष्टीविषयीचा ओढा, संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्पक्ष होतो.²³ चांगल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो, ते समजतो व तो निश्चितपणे पीक देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट असे पीक देतो.”

गहू आणि निदण यांची बोधकथा

२४नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य हे एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे.”²⁵ पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व गव्हाचमध्ये निदण पेरून गेला.²⁶ पण जेव्हा रोपै वाढली व दणे आले तेव्हा निदणही दिसू लागले.²⁷ मग त्या माणसांचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले, ‘मालक, आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना? मग त्यात निदण कोठून आले?’²⁸ तो त्यांना म्हणाला, ‘कोणीतरी शत्रूने हे केले आहे.’ त्याच्या नोकरांनी विचारले, ‘आम्ही जाऊन ते उपटन दाकावे अशी आपली इच्छा आहे काय?’

२९“पण तो मनुष्य म्हणाला, ‘नको, तुम्ही निदण जमा करीत असताना त्याबोरेवर कदाचित गळूही उपटाल. ३० कापाणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापाणीच्या वेळेस मी कापणाञ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जालण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा. पण गहू माझ्या गोदामात साठवा.’”

येशूच्या आणखी काही बोधकथा

(मार्क 4:30-34; लूक 13:18-21)

३१मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो एका माणसांने घेऊन आपल्या शेतात पेरला.³² मोहरीच्या दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे, पण तो त्याचे झाड मात्र खूप मेरो येते. इतके की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांडावर राहतात.”

३३मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व तीन मापे पिठामध्ये ठेवले तेव्हा ते सर्व पीठ फुगाले.”

३४लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टीचा उपयोग केला.

३५ ते यासाठी की, संदेश्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की :

“गोष्टी सांगाखला मी आपले तोंड उघडीन, जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन.”

स्तोव. 78:2

येशू बोधकथा समजावून सांगतो

३६ मग येशू लोकांना सोडून घरात गेला, त्याच्याकडे त्याचे शिष्य आले आणि महणाले, “शेतातील निदणाची बोधकथा आम्हांला नीट समजावृत्त सांगा.”

३७ येशूने उत्तर दिले, “शेतामध्ये चांगले बी पेरेणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. ३८ आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलें आहेत. ३९ हे निदण पेरेणारा शत्रू हा सैतान आहे आणि कापणी या काळाची समाप्ति आहे व कापणी करणारे देवदूत आहेत. ४०” म्हणून जसे निदण गोळा करून अग्नीत टाकतात त्याप्रमाणे या काळाच्या शेवटी होईल. ४१ मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील. ४२ आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेले. ४३ तेव्हा नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यसारखे प्रकाशतील. ज्याला ऐकायला कान आहेत ते ऐको!

गुप्त ठेवी आणि मोती यांच्या बोधकथा

४४ “स्वार्गाचे राज्य हे जणू काय शेतामध्ये लपवून ठेवलेल्या ठेवीसारखे आहे. एके दिवशी एका मनुष्याला ती ठेव सापडली. त्यामुळे त्या मनुष्याला खूप आनंद झाला. तो ती गुप्त ठेव पुन्हा त्याचे शेतात लपवून ठेवतो व आपले सर्व काही विकून ते शेत विकत घेतो.

४५ “आणण्डी, स्वार्गाचे राज्य चांगल्या मोतीच्या शोध घेणाऱ्या व्यापार्यासारखे आहे, ४६ एक दिवस त्याला एक अत्यंत सुंदर मोती सापडतो. तेव्हा तो जाऊन आपले सर्व काही विकतो आणि ते मोती विकत घेतो.

माशाच्या जाव्याविषयीची बोधकथा

४७ “तसेच, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकले ल्या जाव्यासारखे आहे. जाव्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात. ४८ ते भरल्यावर माणसांनी ते ओढन किनाऱ्यावर आणले व बसन जे चांगले ते भांडतात भरले व जे वाईट ते फेकून दिले. ४९ या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नीतिमान लोकांनुन वेळांठे करतील. ५० वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे चालेल. ५१ येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?” तेव्हा ते म्हणाले, “होय.”

५२ तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक ज्याला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकविण्यात आले आहे तो घरमालकासारखा आहे. त्याच्याकडे अनेक जुन्या व नव्या गोष्टी घरातील तिजोरीत ठेवलेल्या आहेत.”

येशू आपल्या गावी जातो

(मार्क 6:1-6; लक्ख 4:16-30)

५३ येशूने लोकांना बोध करण्याचे व गोष्टी सांगून शिकविण्याचे संपवल्यानंतर तो निघून गेला. ५४ त्याने आपल्या गावी येऊन त्यांच्या सभास्थानामध्ये असे शिकविले की, ते चकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व ही सामर्थ्याची कृत्ये याला कशी आली? ५५ हा त्या सुताराचा मुलगा नां? याच्या आईला मरीया म्हणतात नां? आणि याकोब व योसेफ आणि शिमोन व यहूदा याचे भाऊ आहेत नां? ५६ याच्या सर्व बहिणी आपल्यात आहेत नां? मग याला या सर्व गोष्टी कशा आल्या असे ते त्याच्याविषयी गोंधळात पडले.” ५७ त्यांनी त्याला मानण्याचे नाकारले.

पण येशू त्यांना म्हणाला, “इतर लोक संदेश्याचा सम्मान करतात. पण त्याच्या स्वतःच्या गावात किंवा घरात त्याचा सम्मान होत नाही.” ५८ तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे जास्त चमत्कार केले नाहीत.

हेरोद येशूविषयी ऐकतो

(मार्क 6:14-29; लक्ख 9:7-9)

१४ त्या वेळी हेरोदाने* येशूविषयी बातमी ऐकली. १५ तेव्हा त्याने आपल्या सेवकांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. तो मेलेल्यातून उठला आहे. त्यामुळेच तो हे चमत्कार करीत आहे.”

बाप्तिस्मा करणारा योहान कसा मारला गेला

*हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते. ४ कारण योहान त्याला सांगत होता, “तू हेरोदियाला ठेवणे योग्य नाही.” ५ हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्या आहे.

६ हेरोदाच्या वादविवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला संतुष्ट केले. ७ त्यामुळे त्याने शपथ वाहन ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. ८ तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाही, “मला येथे तबकात बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर द्या.” ९ हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे ते आमंत्रित लोकांमुळे ते याचे अशी आज्ञा केली. १० आणि त्यांने तुरूंगात माणसे पाठवून योहानाचे शीर तोडले. ११ मग त्यांनी त्याचे शीर

तबकात घालून त्या मुलीला आणून दिले, तिने ते आपल्या आईकडे आणले.¹²मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले. आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.

येशू पाच हजारांहून अधिक लोकांना जेवू घालतो (मार्क 6:30-44; लक्ख 9:10-17; योहन 6:1-14)

¹³मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला व नंतर नावेतून उत्तरून माळवानावर एका निवांत व एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले.¹⁴मग तो किनाऱ्यावर आला, जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला. म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.¹⁵मग संघायाकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही माळवानावरची उजांड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”¹⁶परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना खायला द्या.”

¹⁷तेव्हा ते त्याला म्हणाले, “पाच भाकरी व दोन मासे यशिवाय येथे आमच्याजवळ काहीच नाही.”¹⁸तो म्हणाला, “त्या इकडे आणा.”¹⁹मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केल्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाठून त्यावर आशीर्वद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या.²⁰ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी वारा टोपल्या भरून घेतल्या.²¹जेवणाऱ्यांमध्ये स्त्रिया व मुले मोजली नाहीत, पुरुष मात्र पाच हजार होते.

येशू सरोवरावरून चालतो (मार्क 6:45-52; योहन 6:15-21)

²²मग तो स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले.²³लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकात ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता.²⁴पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बज्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती, करण वारा समोरून वाहत होता.

²⁵मग पहाडेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला.²⁶शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाठून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते “भत, भत” असे ओरडू लागले.

²⁷पण येशू लगेच त्यांना म्हणाला, “काळजी करू नका! मी आहो! भिज नका.”

²⁸पेत्र म्हणाला, “प्रभु जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग.”

²⁹येशू म्हणाला, “ये.”

मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला.³⁰पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाठून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, “प्रभु, मला वाचवा.”

³¹आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अे अल्पविश्वासू माणसा, तू संशय का धरलास?”³²मग ते नावेत बसल्यावर वारा थोबला.³³तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, “तुम्ही खोरखर देवाचे पुत्र आहात.”

³⁴नंतर ते पलीकडे गेनेसरेत येथे पोहोचले.³⁵तेथील लोकांनी येशूला पाहिले व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठविला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले.³⁶आणि आम्हांला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, असी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

देवाची आज्ञा आणि माणसांनी बनविलेले नियम (मार्क 7:1-23)

15 तेव्हा यरुशले माहन काही परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले,²“तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिल्ले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”

³येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? ⁴कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख.’^{*} ‘आणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, त्याला जिवे मारावे.’^{*} ⁵पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, ‘तुला जे काही दिल्याने तुझ्या जो फायदा झाल असता, ते मी देवाला अर्पण केले आहे’ ⁶ते देवाचे नियम मोडीत आहेत.” आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे चवन रद्द केले आहे.⁷ अहो दोंग्यांनो, तुम्हांविषयी यशया संदेश्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो :

⁸हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचे हृदय माझ्यापसून दूर आहे.

⁹आणि ते माणसांचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात आणि व्यर्थच माझी उपसना करतात.”

यशया 29:13

¹⁰तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या.¹¹जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला

तुझ्या ... राख निर्गम 20:12; अनुवाद 5:16

आणि जो ... मारावे निर्गम 21:17

अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघारे तेच माणसाला अशुद्ध करते.”

¹²नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “परस्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपांला कळले काय?” ¹³पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वार्थातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. ¹⁴त्यांना जाओ द्या. ते आंधके वाटाडे आहेत. जर एका आंधव्याने दुसऱ्या आंधव्याला वाट दाखवण्याचा प्रवृत्तन केला तर दोघेही खड्यात पडतील.”

¹⁵येत्र म्हणाला, “आमच्यासाठी या बोधकथचे स्पष्टीकरण करा.”

¹⁶“तुम्ही अजूनही बुद्धिमंदच आहात काय?” येशूने त्यांना विचारले. ¹⁷“जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते, हे तुम्हांला अजून समजत नाही काय?” ¹⁸परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघारात त्या अंत: करणातून येतात व त्याच माणसाला डागावळतात. ¹⁹कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्म, खोच्या साक्षी, निंदा ही अंत: करणातून बाहेर निघारात. ²⁰माणसाला डागालणाऱ्या याच गोष्टी आहेत न धुतलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही.”

येशू यहूदी नस्लेल्या स्त्रीला मदत करतो

(मार्क 7:24-30)

²¹नंतर येशू तेथून निघून सोर व सिदेन या भागात गेला. ²²तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली, ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने पछाडली आहे.”

²³पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही; तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंति केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”

²⁴पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इमाराएलाच्या हरवलेल्या मेंदरांकडे पाठविले आहे.”

²⁵मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभु, माझे साहाय्य करा. ²⁶परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर येऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही.”

²⁷ती स्त्री म्हणाली, “होय प्रभु, परंतु कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले उट्टे चूर खातात. ²⁸तेव्हा येशूने तिला म्हटले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे! तुझ्या इच्छेप्रामाणे तुला होवो.” आणि तिची मुलगी बरी झाली.

येशू अनेकांना बरे करतो

²⁹नंतर येशू तेथून निघून गालील सरोवराकडे गेला. येशू डोंगरावर गेला आणि तेथे बसला. ³⁰मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्यावरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले

होते आणि त्यांनी त्या आजान्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. ³¹मुके बोलू लागले, लुळे सशक्त झाले. व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधके पाहू लागले. हे पाहून लोक थळ्ये झाले, आणि त्यांनी इमाराएलाच्या देवाचा गौरव केले.

येशू चार हजारांडून अधिकांना जेवू घालतो (मार्क 8:1-10)

³²मग येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवला येतो. कारण ते आज तीन दिवस झाले माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही, कारण ते वाटेट कदाचित मूर्च्छित होतील.” ³³शिष्य त्याला म्हणाले, “एवढ्या मोर्जा लोकसुमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”

³⁴तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही मासे आहेत.”

³⁵मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. ³⁶मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या. ³⁷तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाठ्या गोळा केल्या. ³⁸आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरुष होते. ³⁹मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हृदीत गेला.

यहूदी पुढारी येशूची परीक्षा पाहतात

(मार्क 8:11-13; लूक 12:54-56)

16परशी आणि सद्बूकी येशूकडे आले. त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती. आम्हांला आकाशातून चिन्ह दाखवाणी अशी मागणी त्यांनी केली.

त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आभाळ तांबूस आहे; ³आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होइले कारण आभाळ तांबूस व गडव आहे. तुम्हांला आमाकाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत.” ⁴दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेश्यशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.

येशू यहूदी पुढाच्यांविषयी सावध करतो

(मार्क 8:14-21)

⁵येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी च्यायला विसरले. “तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परशी व सद्बूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”

⁷तेव्हा ते आपापसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.” ⁸पण येशूने हे ओळख्बून म्हटले, “अहो अल्पविश्वासू आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपापसामध्ये का करता? ⁹तुम्हांला अजून आठवत नाही काय? पाच भाकरींनी पाच हजार लोकांना जेवू घातले ते, आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हांला आठवत नाही काय? ¹⁰तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी, आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हांला आठवत नाही काय? ¹¹मी भाकरी विषयी तुम्हांला बोललो नाही, तर परशी व सदूकी यांच्या खमिरविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हांला कसे समजत नाही?”

¹²तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिरविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते, तर परशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावध राहायला सांगितले होते.

पेत्र म्हणतो की येशू हा खिस्त आहे (मार्क 8:27-30; लूक 9:18-21)

¹³येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” ¹⁴आणि ते म्हणाले, “काही बापित्समा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्यांपैकी एक असे म्हणतात.” ¹⁵मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” ¹⁶शिमोनाने उत्तर दिले, “तू खिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”

¹⁷येशू म्हणाला, “शिमोना, योनाच्या पुत्रा, तू धन्य आहेस, करण रक्त व मांस यांनी तुला हे प्रगट केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे प्रगट केले.

¹⁸आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, आणि मत्खुलोकाचा यावर अधिकार चालणार नाही. ¹⁹मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. ²⁰तेव्हा त्याने शिष्यांस निकून सांगितले की, मी खिस्त आहे हे तुम्ही कोणालाही सांगून नका.”

येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे (मार्क 8:31-9:1; लूक 9:22-27)

²¹तेहापासून येशू खिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की, आपण यशस्विलेमला जावे आणि वडील युहुदी नेते व मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुहा उठविले जावे याचे अगत्य आहे.

²²तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभु, या गोष्टीपासून देव तुझी सुटका करो. या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत!”

²³परंतु तो बळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखलण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”

²⁴तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधसंतंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. ²⁵कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्याला मिळवील. ²⁶जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाचा काय मोबदला देईल? ²⁷कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे; आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. ²⁸मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यातले काही जण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”

येशू मोशे व एलीयाबोरोबर दिसतो (मार्क 9:2-13; लूक 9:28-36)

17 सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबोरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले. ²त्याचे शिष्य पाहत असलतानाच येशूचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. ³तेव्हा मोशे व एलीया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले.

⁴पेत्र येशूला म्हणाला, “प्रभु, येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”

⁵पेत्र बोलत आहे, इतक्यात, एका तेजस्वी ढगाने त्याच्यावर सावली केली, आणि त्या ढगातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही एका.”

⁶“येशूबोरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी एकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार भ्याले होते. ⁷तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठ! घाबरू नका.” ⁸मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाठिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही.

⁹येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, डोंगरावर त्यांनी

जे पाहिले ते कोणालाही सांग नये. मनुष्याचा पुत्र मरणातन पुन्हा उठेपर्यंत वाट पाहा. ¹⁰मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की, एलीया अगोदर आला पाहिजो?” ¹¹तेव्हा त्याने उत्तर दिले, “एलीया येऊन सर्व काही पूर्ववत करील हे खरे, ¹²पण मी तुम्हांला सांगतो की, एलीया आलाच आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्याला केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे.” ¹³तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे.

येशू एका फेफरेकरी मुलाला बरे करतो (मार्क 9:14-29; लूक 9:37-43)

¹⁴नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, ¹⁵“प्रभु, माझ्या मुलावर दया करा. त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तावत आणि पाण्यात पडतो.” ¹⁶मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना.”

¹⁷येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांना, मी तुमच्यावरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किंती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा.” ¹⁸येशूने त्या मुलामध्ये असलेल्या भुताला कटक रीतीने धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.

¹⁹नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला (त्याच्यातील भूत) का काढता आले नाही?”

²⁰तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता, ‘येथून निघून तेथे जाँ’ तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.” ^{21*}

येशू स्वतःच्या मरणाविषयी बोलतो (मार्क 9:30-32; लूक 9:43-45)

²²जेव्हा ते एकत्र गालीलात आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाणार आहे.” ²³ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दुःखी झाले.

येशू कर देण्याविषयी शिकवितो

²⁴येशू आणि त्याचे शिष्य कफर्ण्हमास आले तेव्हा मंदिराचा कर बसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरु कराचा रुपया देत नाही काय?”

क्वच 21 कांही ग्रीक प्रतीमध्ये समाविष्ट: तरी पण प्रार्थना व उपास यांवाचून असल्या जातीचे भूत निघत नाही.

²⁵त्याने म्हटले, “होय देतो.” मग तो घरात आल्यावरोबर तो बोलण्याआमोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?”

²⁶जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून” तेव्हा येशूने त्याला म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत. ²⁷तरी आपण त्यांना अडखलण आणू नये, म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुप्यांचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्यावद्दल व तुझ्यावद्दल दे.”

सर्वात महान कोण हे येशू सांगतो (मार्क 9:33-37; लूक 9:46-48)

18 त्या वेळेस शिष्य आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?”

तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, ³“मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.” ⁴म्हणून जो कोणी आपांला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे.

⁵“आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.” ⁶परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला अडखलण आणील त्याच्या गव्यात जात्याची मोठी तली बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या फायद्याचे आहे.

⁷“जगाचा धिक्कर असो कारण त्याच्यातील काही गोष्टीमुळे ते लोकांना पापात पाडते. तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या गोष्टीना कारणीभूत होतात. त्यांना फार अहिताचे उरेल. ⁸जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो कापून टाका व फेकून चा. तुम्ही एखादा अवयव गमावला, परंतु अनंतकाळचे जीवन मिळविले तर त्यात तुमचे जास्त हित आहे. दोन हात व दोन पाय यांच्यासह कधीही न विझाणाऱ्या अग्नीत (नरकात) तुम्ही टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे होईल.

⁹“जर तुमचा डोळा तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो उपटून फेकून नच चा. कारण एकत्र डोळा असला आणि तुम्हाला अनंतकाळचे जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यांसह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे.

येशू हरवलेल्या मेंदराची बोधकथा सांगतो (लूक 15:3-7)

¹⁰“सावध असा, ही लहान मुले कुचकामी आहेत असे समजू नका. मी तुम्हांला सांगतो की, या लहान मुलांचे

देवदूत स्वर्गात अस्तात आणि ते देवदूत माझ्या स्वर्गातील पित्यावरोबर नेहमी अस्तात. ^{11*}

¹²“जर एखाद्या मनुष्याजवळ 100 मेंडरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंडरु हरवले तर तो 99 मेंडरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंडरु शोधायला जाईल की नाही? ¹³आणि जर त्या मनुष्याला हरवलेले मेंडरु सापडले तर त्याला कधीही न हरवलेल्या 99 मेंडरांबद्दल वाटाण्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. मी तुम्हांला खरे सांगतो, ¹⁴तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती तुमचे वाईट करते (लूक 17:3)

¹⁵“जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील, तर जा आणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. जर त्याने किंवा तिने तुझे ऐकले तर तू त्याला किंवा तिला आपला बंधु किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस. ¹⁶पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्यावरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविष्टी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, * ¹⁷जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीसमोर ही गोष्ट मांड, जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो देवाचा नाही, असे समज किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.

¹⁸“मी तुम्हांला खरे सांगतो, जेव्हा तुम्ही जगात न्याय कराल तेव्हा तो देवाकडून झालेला न्याय असेल. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल तेव्हा ती देवाकडून झालेली क्षमा असेल.

¹⁹“तसेच मी तुम्हांला सांगतो की, जर तुमच्यापैकी दोघांचे एखाद्या गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरिता प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही जी गोष्ट मागाल तुमचा स्वर्गीय पिता तिची पूर्ती करील. ²⁰हे खरे आहे कारण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्याच्यामध्ये मी आहे.”

क्षमा न करणाऱ्या नोकराचा दाखल

²¹नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय?”

कथन 11 वे काही ग्रीक मूळ प्रतीमध्ये ते अहे: जे हरवलेले आहेत त्यांचे तारण करायला मनुष्याचा पुत्र आला आहे.

जे काही ... असतील अनुवाद 19:15

²²येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा * अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा.”

²³“म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे नोकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले. ²⁴जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरुवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे 10,000 चांदीच्या नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले.

²⁵त्या देणेकच्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावा.

²⁶“परंतु त्या नोकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, ‘मला थोडी सबलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हाला परत करीन!’ ²⁷त्या मालकाला आपल्या नोकराबद्दल वाईट वाटले, म्हणून त्याने त्या नोकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले.

²⁸“नंतर त्याच नोकराचे काही शेकडे रुपये देणे लागत असलेला दुसरा एक नोकर पहिल्या नोकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या नोकराचा गळा पकडला आणि तो त्याला म्हणाला, ‘तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे!’

²⁹“परंतु दुसरा नोकर गुढधे टेकून गयावया करीत म्हणाला, ‘मला थोडी सबलत द्या. जे काही पैसे मी तुम्हाला देणे लागतो ते परत करीन.’

³⁰“पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला संभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरुंगात टाकले, तेथे त्याला त्याचे कर्ज फिटपर्यंत राहावे लागणार होते. ³¹घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या नोकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले.

³²तेव्हा पहिल्या नोकराच्या मालकाने त्याला बोलाविले व ते त्याल म्हणाला, ‘दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुम्ही देणे माफ करावे अशी विनंती त मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले.

³³“म्हणून तू तुझ्यावरोबरच्या नोकरालाही तशीच दया दाखवायची होतीस.” ³⁴मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या नोकराला तुरुंगात टाकले, आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरुंगातून सोडले नाही.

³⁵“जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”

યેશુ ઘટસ્ફોટવિષયી શિકવિતો

(માર્ક 10:1-12)

19 યેશુને યા સર્વ ગોટી સાંગિતલ્યાનંતર તો ગાલીલાટૂન નિધૂન ગેલા. આપણ બાર્દેન નવીચ્ચા દુસર્યા કિનાયાકડોલ યહૂદા પ્રાંતાત ગેલા. ²તેવા મોઠા લોકસમુદ્ય ત્યાચ્ચા માગે ગેલા આપણ તેથીલ અનેક આજારી લોકાંના યેશુને બરે કેલે.

³કાહી ફરશી યેશૂકડે આલે. યેશુને ચુકીચે કાહી બોલાવે અસા પ્રયત્ન ત્યાંની ચાલવિલા. ત્યાંની યેશૂલા વિચારલે, “કોણત્વાહી કારણસ્તવ એવાદ્યા મનુષ્યાને આપલ્યા પત્નીલા સોડચિઠ્ઠી ધારી કાય?”

⁴યેશુને ઉત્તર દિલે, “પવિત્ર શાસ્ત્રાત અસે લિહિલેલે તુમચ્ચા વાચનાત નિશ્ચિતત્વ આલે અસેલ કી, જેવા દેવાને જગ ઉત્પન્ન કેલે, તેવા ત્યાને નર વ નારી અસે ઉત્પન્ન કેલે.”* ⁵આણ દેવ મહણાળા, ‘મહણુન પુરુષ આપલ્યા આઈવિદિલાના સોડીલ વ આપલ્યા પત્નીલા જડૂન રાહીલ. તી દોધે એકદેહ હોતીલ.’* ⁶“મહણુન દોન વ્યક્તિ યા દોન નાહીત તર એક આહેત. દેવાને ત્યા દોધાંના એકત્ર જોડલે આહે. મહણુન કોણાહી વ્યક્તિને ત્યાના વેગલે કરું નને.”

⁷ફરશ્યાની વિચારલે, “અસે જર આહે, તર મગ પુરુષને સોડચિઠ્ઠી લિહન દેણ્યાચી આપણ આપલ્યા પત્નીલા સોડૂન દેણ્યાચી મોકળીક દેવારી આજા મોશેને કા દિલી.”

⁸યેશુને ઉત્તર દિલે, “તુમ્હી દેવાચી શિકવણ માનણ્યાસ નકાર દિલ્યાને તુમચ્ચા પત્નીના સોડૂન દેણ્યાચી મોકળીક દિલી. પણ સુરુવાતીલા સોડચિઠ્ઠી દેણ્યાચી મોકળીક નહીંતી. ⁹મી તુમહંસ સાંગતો, જો મનુષ્ય આપલી પત્ની સોડૂન દેતો આપણ દુસરીશી લગ્ન કરતો તો વ્યભિચાર કરતો. આપલ્યા પત્નીલા સોડચિઠ્ઠી દેણ્યાચે એકત્ર કારણ આહે, તે મહણજે પહલ્યા પત્નીને પરપુરુષાંશી વ્યભિચાર કરણે હોય!”

¹⁰મગ ત્યાચે શિષ્ય ત્યાલા મહણાળે, “જર પત્તી વ પત્નીમથીલ પરિસ્થિતિ અશી અસેલ તર મગ લગ્ન ન કરણે જાસ્ત યોગ્ય ઠરેલ.”

¹¹યેશુને ઉત્તર દિલે, “લગ્નાવિષયીં અશી શિકવણ સ્વીકારપે પ્રત્યેક મનુષ્યાલા શક્ય હોણાર નાહી. પરંતુ કાહી જાણાના દેવાને હી શિકવણ ગ્રહણ કરણ્યાસ સંમતિ દિલી આહે.

¹²કાહી લોકાંચી લગ્ન ન કરણ્યાચી કારણે નિરાળી અસુ શકતીલ. જન્મપાસસુનચ કાહી માણસે અશી અસ્તાત કી, તી મુલાંના જન્મ દેઊ શકતન નાહીત. ઇતર કાહી માણસાંની કાહી જાણાના તસે બનવિલેલે અસ્તે તર આપણી કાહી માણસાંની સર્વાચ્ચા રાજ્યાકરિતા લગ્ન કરણે સોડૂન દિલે આહે, પરંતુ જાયાલા લગ્ન કરણે શક્ય હોઈલ, ત્યા મનુષ્યાને લગ્નાવિષયી હી શિકવણ માન્ય કરાવી.”

જેવા ... કેલે ઉત્પત્તિ 1:27; 5:2

મહણુન ... હોતીલ ઉત્પત્તિ 2:24

યેશુ બાલકાંચે સ્વાગત કરતો

(માર્ક 10:13-16; લૂક 18:15-17)

¹³નંતર યેશુને આપલ્યા મુલાંવર હાત ઠેવુન પ્રાર્થના કરતાવી યાસાઠી કાહી લોકાંની આપલી મુલે ત્યાચ્ચાકડે આપણી. યેશુચ્ચા શિષ્યાંની ત્યાંના પાહિલ્યાવર તે બાલકાંના ઘેઝન યેશૂકડે યેણ્યાસ મના કરું લાગલે. ¹⁴પરંતુ યેશુ મહણાળા, “લહાન મુલાંના મજકડે યેચ દા, ત્યાંના મના કરું નકા, કારણ સ્વર્ગાંચે રાજ્ય યા લહાન મુલાંસારખ્યા લોકાંચે આહે.” ¹⁵મુલાંવર હાત ઠેવલ્યાવર યેશુ તેથૂન નિધૂન ગેલા.

એક શ્રીમંત મનુષ્ય યેશૂલા અનુસરણાંચે નાકારાતો

(માર્ક 10:17-31; લૂક 18:18-30)

¹⁶એક મનુષ્ય યેશૂકડે આલા આપણ ત્યાને વિચારલે, “ગુરુજી, અનેતકાલ્યે જીવન મિળાવે મહણુન મી કોણત્વા ચાંગલ્યા ગોટી કેલ્યા પાહિનેત?”

¹⁷યેશુને ઉત્તર દિલે, “કાય ચાંગલે આહે અસે મલા કા વિચારસ્તાસ? ફક્ત દેવ એકત્ર ચાંગલા આહે પણ જર તુલા અનેતકાલ્યે જીવન પાહિને તર સર્વ આજા પાળ.”

¹⁸ત્યાને વિચારલે, “કોણત્વા આજા?” યેશુને ઉત્તર દિલે, “ખૂન કરું નકો, વ્યભિચાર કરું નકો, ચોરી કરું નકો, ખોટી સાખ દેઊ નકો.” ¹⁹આપલ્યા આઈવિદિલાના માન દે* આપણ જશી સ્વત્ત:વર પ્રીતિ કરતોસ તશી ઇતરાંવર પ્રીતિ કર.’* ²⁰તો તરણ મહણાળા, “યા સર્વ આજા મી પાઠત આલો આહે, મી આપણી કાય કરાવે?”

²¹યેશુને ઉત્તર દિલે, “તુલા જર પરિપૂર્ણ બ્યાહ્યાચે અસેલ તર જા આપણ તુઝે જે કાહી આહે તે વિકૂન ટાક. આપણ તે પૈસે ગરીબાંના વાટુન દે. મહણજે સ્વર્ગાત તુલા મોઠા ઠેવા મિળેલ. મગ યે આપણ માઇયામાંગે ચાલુ લાગ.”

²²પણ જેવા ત્યા તરણાને હે એકલે, તેવા ત્યાલા ફાર દુઃખ જ્ઞાલે. કારણ તો ખૂપ શ્રીમંત હોતા, મહણુન તો યેશૂલા સોડૂન નિધૂન ગેલા. ²³તેવા યેશુ આપલ્યા શિષ્યાના મહણાળા, “મી તુમહંલા ખરે સાંગતો, ધનવાનાચા સંગતો કી, ધનવાનાચા સ્વર્ગાંચ્ચા રાજ્યાત પ્રવેશ કરણે ફાર કઠીંગ જાઈલ.” ²⁴મી તુમહંલા સાંગતો કી, ધનવાનાચા સ્વર્ગાંચ્ચા રાજ્યાત પ્રવેશ હોણે યાપેક્ષા ઉંટાલા સુઈચ્ચા નેવ્યાતુન જણે જાસ્ત સોષે આહે.”

²⁵જેવા શિષ્યાંની હે એકલે તેવા તે ફાર આશર્વચકિત જ્ઞાલે. ત્યાંનો યેશૂલા વિચારલે, “મા કોણાચે તારણ હોઈલ?”

²⁶યેશુને આપલ્યા શિષ્યાંકડે પાહિલે આપણ તો મહણાળા, “મનુષ્યાંના હે અશક્ય આહે, પણ દેવાસાઠી સર્વ ગોટી શક્ય આહેત.”

²⁷પણ યેશૂલા મહણાળા, “પાહા, આમ્હી સર્વ કાહી સોડલે આપણ તુમચ્ચા માગે આલો આહોત; મગ આમ્હાંલા કાય મિળેલ?”

ખૂન ... માન દે નિર્ગંમ 20:12-16

જશી ... કર લેવીંચ 19:18

²⁸येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो; नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहसनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामार्गे आलात ते सर्व बारा आसनावर बसाल आणि इझाएलाच्या बारा वंशांचा न्याय कराल.

²⁹ज्याने ज्याने माझ्या मार्गे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईबडील, मुऱे, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.

³⁰पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”

येशू शेतमजुराच्या बोधकथेचा वापर करतो

20 “स्वर्गाचे राज्य हे कोण्या शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहारे त्याच्या द्राक्षमब्ब्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला. ^१त्या मनुष्याने एक दिवसाच्या मनुरीकरिता प्रत्येकला चांदीचे एक नाणे* देयाचे कबूल केले. आणि त्याने त्यांना द्राक्षाच्या मब्ब्यात कामास पाठविले. ^२सकाळी नुक वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्याला दिसली. त्या लोकांना काहीच काम नव्हते. ^३मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमब्ब्यात कामाला जा आणि जी योग्य मनुरी आहे ती मी तुम्हांला देर्फैन.’ ^४मग ते काम करण्यास मब्ब्यात गेले.

“तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मब्ब्यात काम करण्यासाठी काही लोकांना दोन वेळा जाऊन मनुरीवर घेतले. ^५पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणण्यी काही लोक उभी असलेले त्याला आडळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे काबरे उभे राहिला आहात?’

‘त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हांला कोणी काम दिले नाही.’ तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या मब्ब्यात काम करा.’ ^६संघाकाळी मब्ब्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मनुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मनुरी देऊन टाका! मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मनुरी द्या. नंतर बाकीच्या सर्वांना मनुरी द्या. मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलविलेल्यांना सर्वांत शेवटी मनुरी द्या.’

^७जे मजूर संघाकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मनुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकला एक चांदीचे नाणे मनुरी मिळाली. ^८मग ज्यांना सुरुवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मनुरी घेण्यासाठी आले, त्यांना वाटत होते की, इतरपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्या सर्वांना एकच चांदीचे नाणे मनुरी मिळाली. ^९त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू

लागले. ^{१०}ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मनुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात राबळो.’ ^{११}परंतु मब्ब्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हणाला, ‘मित्रा, मी तुझाबाबतीत अन्याय करीत नाही. आपण यावर सहमत झालो नाही का की, मी तुला एक चांदीचे नाणे मनुरी देर्फैन?’ ^{१२}जे तुझे आहे ते घे आणि घरी जा. तुम्हांला दिली तितकीच मनुरी मला या शेवटच्या माणसाला द्यावीची आहे. ^{१३}मी माझ्या पैसाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला द्येवा वाटतो का?’

^{१४}“म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”

येशू त्याच्या मरणाविष्यी बोलतो (मार्क 10:32-34; लूक 18:31-34)

^{१५}येशू यरूशलेमला चालला होता. ते चालत असता त्याने त्याच्या शिष्यांना बाजूला घेतले, आणि त्यांना म्हणाला, ^{१६}“ऐका, आपण यरूशलेमकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरून देण्यात येईल. त्याने मेलेच पाहिजे असे ते म्हणतील. ^{१७}ते मनुष्याच्या पुत्राला यहूदीतराच्या हाती देतील, ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला चाबकाने मारतील नंतर ते त्याला वधस्तंभावर खिळून जिवे मारतील. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविले जाईल.”

एका आईची खास विनंति (मार्क 10:35-45)

^{१८}त्यानंतर जब्बीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्याला एक विनंति केली. ^{१९}त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”

ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजबीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”

^{२०}येशू तिला म्हणाला, “तू काय मगत आहेस ते तुला माहीत नाही! जे दुःख मला सोसावे लागाणर आहे ते तुमच्याने सोसेवेल काय?”

ते म्हणाले, “होस. आम्ही ते सोसू शकू!”

^{२१}येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान, देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पिल्याने तो मान कोणाला द्यावीचा हे ठरविले आहे.”

^{२२}जेव्हा इतर द्वादश शिष्यांनी हे एकले तेव्हा ते त्या दोघांवर रागावले. ^{२३}मग येशूने बोलावून त्यांना म्हटले, “यहूदीतर लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखविणे आवडते आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले

अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते.²⁶ पण तुमचे वागणे तसे नसावे! जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा दासच झाले पाहिजे.²⁷ आणि ज्याला पहिला व्हायचाचे आहे त्याने कनिष्ठ झाले पाहिजे.²⁸ हन्हनजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे जो इतरांकंडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”

येशू दोन आंधब्यांना बरे करतो (मार्क 10:46-52; लूक 18:35-43)

²⁹ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला.³⁰ रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभु येशू, दाविदाच्या पुत्रां! आमच्यावर दवा करा!”

³¹ जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दवा करा!”

³²मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”³³ त्या आंधब्यांमुऱ्यांनी उत्तर दिले, “प्रभु, आम्हांला दिसावे अशी आमची इच्छा आहे.”³⁴ येशूला त्यांच्याबद्दल कळवळा आला, आणि त्याने त्यांच्या डोऱ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले. आणि ते त्याच्या मागे गेले.

येशू यरुशलेममध्ये राजासारखा प्रवेश करतो (मार्क 11:1-11; लूक 19:28-38; योहन 12:12-19)

21 येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता ते जैतनाचा डोंगर महटलेल्या टेकडीजवळ बेथफगे या जागी थांबले, येशूने त्याच्या दोन शिष्यांना² असे सांगून पाठविले की, “तुमच्या समरो असलेल्या गावात जा. तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाढवी बांधून ठेवलेली व तिच्या जवळ एक शिंगरू असलेले तुम्हांला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे घेऊन या. जैर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे केशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, “येशूला यांची गरज आहे. तो ती लेगेच माझ्याकडे पाठवील.”⁴ हे यासाठी घडले की सदेच्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:

⁵ “सीयोनेच्या कन्येला सांग: ‘पाहा! तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे, होय, शिंगरावर, कष्ट करण्याच्या प्राण्याच्या शिंगरावर.”

“त्याचे शिष्य गेले आणि जसे येशूने सांगितले होते तसे त्यांनी केले. ⁶ शिष्यांनी गाढवी व शिंगरू येशूकडे आणले, त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातलै आणि येशू त्यावर बसला. ⁸ पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अंथरले. दुसऱ्या काही लोकांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. ⁹ काही लोक येशूच्या पुढे चालू लागले, काही लोक येशूच्या मागून चालू लागले, ते लोक मोठ्याने जयघोष करू लागले,

“होसाज्ञा,* दाविदाच्या पुत्राला प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो. स्वर्णाय देवाला होसाज्ञा!” स्तोत्र. 118:26

¹⁰ जेव्हा येशूने यरुशलेममध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”¹¹ जमाव उत्तर देत होते, “हा येशू संदेष्टा आहे, तो गालील प्रांतातील नासरे थवा आहे.”

येशू मंदिरात जातो (मार्क 11:15-19; लूक 19:45-48; योहन 2:13-22)

¹² मग येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी करीत होते तसेच पैसांची आपसात देवाण घेवाण करीत होते त्यांची मेजे त्याने उल्थून टाकली आणि जे लोक कबुरे विकत होते त्यांची बसण्याची बाके उल्थून टाकली.¹³ येशू त्यांना म्हणला, “पक्वत्र शास्त्रात असे म्हटले आहे, ‘माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल, पण तुम्ही त्याला लुटारूळची गुहा केले आहे.’”*

¹⁴ काही आंधळे आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले. येशूने त्यांना बरे केले.¹⁵ जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, येशूने केलेल्या आश्वर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना “दाविदाच्या पुत्राला होसाज्ञा” अशी घोषणा देताना पाहिले, तेव्हा या सर्व गोष्टींवृक्ते त्यांना राग आला.

¹⁶ त्यांनी त्याला विचारले, “ही मुले काय म्हणत आहेत हे तुम्ही ऐकता ना?”

येशूने त्यांना उत्तर दिले, “होय, पक्वत्र शास्त्रात काय लिहिल आहे ते तुम्ही ऐकले नाही का?

“तू बालके व तान्हुली यांना स्तुति करायला शिकविले आहेस.”*

¹⁷ नंतर येशू तेथून निघाला व बेथानीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला.

होसाज्ञा हा हिंडू शब्द आहे, याचा अर्थ ‘देवा आम्हांला वाचव पण या ठिकाणी याचा अर्थ आनंदाने देवाची स्तुति करणे असा होते.

माझे ... आहे यशाया 56:7; यिर्मा 7:12

तू बालके ... आहेस स्तोत्र. 8:3

येशू विश्वासाचे सामर्थ्य दर्शकितो
(मार्क 11:12-14, 20-24)

18^१दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरुशलेमकडे पुन्हा येत असता त्याला भूक लागली.^{१९}रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजिर खायला मिळेल या आसेने तो झाडाजवळ गेला. पण झाडावर त्याला एकही अंजिर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला कधीही फल न येवो!” आणि ते झाड लगेच वाळन गेले आणि मेले.

20^२शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आशर्च्य वाटले. त्यांनी विचारले, ‘हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून करसे गेले आणि मेले?’

21^३येशू त्याना म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, जर तुम्हांला विश्वास असेल, आणि जर तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे तर या डोंगराला उठून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.”^{२२}जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हांला मिळेल.”

यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी शंका घेतात
(मार्क 11:27-33; लूक 20:1-8)

23^३येशू मंदिरात गेला. येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडील जन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”

24^४येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हांला सांगेन. ^{२५}तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बापिस्त्सा देत असे, तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला— देवाकडून की मनुष्यांकडून?”

येशूच्या या प्रश्नानवर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बापिस्त्सा देवाकडून होता ‘असे म्हणावे तर येशू म्हणेल मग ‘तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही’.”^{२६}पण जर ‘तो मनुष्यांकडून होता’ असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीती आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”

27^{२७}म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.”

येशू तेन पुरांचा दाखला सांगतो

28^८“याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या

मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मब्ब्यात जा आणि काम कर.’

29^९मुलाने उत्तर दिले, ‘भी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठराविले व तो गेला.

30^{१०}“नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मब्ब्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.

31^{११}“त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, “पहिल्या मुलाने”

येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकतादर व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.”^{३२}जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकतादर व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.

देव आपला पुत्र पाठवितो

(मार्क 12:1-12; लूक 20:9-19)

33^{३३}“ही बोधकथा ऐका : एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोक्ती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्हा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळणी करण्यासाठी एक मनोरा (माठा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला. ^{३४}जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले. ^{३५}परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दाढमार करून ठार केले. ^{३६}मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. ^{३७}नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितत ते माझ्या मुलाचा मान राखवील.’

38^४“पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वक्तन घेऊ.’ ^{३९}त्यांनी त्याला धरले व मब्ब्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.

40^५“मग द्राक्षमब्ब्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”^{४१}यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास

खंडाने वेईल, हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते वेईल.”

⁴²येशु त्यांना म्हणाला, “तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असेलच की,

‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अद्भुत आहे.’

स्तोत्र. 118.22-23

⁴³“म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल. ⁴⁴जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चळूक चूर होईल.”

⁴⁵येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याजकांनी आणि परश्यांनी ऐकल्या. येशु त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. ⁴⁶त्यांना येशूला अटक करायचे होते, पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्या मानीत होते.

लोकांना भोजनाला दिलेल्या आमंत्रणाची बोधकथा (लूक 14:15-24)

22 येशूने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात करून मुहा
²⁴एकदा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला,
²⁴स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या
मुलाच्या लग्नानिमित भोजनाचे आमंत्रण दिले. ³त्याने
त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते
आशांना बोलविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या
मेजवानीस येण्यास नकार दिला.

⁴“नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले.
राजा नोकरांना म्हणाला, ‘मी त्या लोकांना अगोदरच
आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा,
‘पाहा, मेजवानी त्यार आहे. मी चांगल्यातील चांगले बैल
आणि वासरे कापली आहेत आणि सगळे त्यार आहे.
लग्नाच्या मेजवानीस याया’”

⁵“नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले,
पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपल्या
कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला;
तर दुसरा व्यापार करायला गेला. ⁶काहीनी मालकाच्या
उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जिवे मारले.
⁷राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि
त्यांनी त्या खुन्याना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.

⁸“मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, मेजवानी त्यार आहे, पण ज्यांना बोलविले होते ते पात्र नव्हते, ⁹म्हणून
रस्त्यांच्या कोपन्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटील
त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.” ¹⁰मग ते नोकर

रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले, ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी त्यार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली.

¹¹“मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला.
मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. ¹²राजा त्याला म्हणाला, ‘मित्रा,
तुला येथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे
कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्य राहिला.

¹³तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, ‘या मनुष्याचे हात व
पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे
आणि दातखाणे चालेल.’

¹⁴“कारण बोलविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले
थोडे आहेत.”

काही यूरुवी पुढारी येशूला फस्वू पाहतात

(मार्क 12:13-17; लूक 20:20-26)

¹⁵मग परश्यी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा
कट करू लागले. त्याला सब्दात पकडण्याचा प्रयत्न करू
लागले. ¹⁶परश्यांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही
माणसे त्याच्याकडे पाठविली. त्यांनी आपली काही माणसे
(शिव्य) आणि हेरोदी गटाच्या काही लोकांना येशूकडे
पाठविले. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हांला माहीत आहे की
आपण सत्यवचनी आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग
प्रामाणिकपणे शिकविता, व दुसरे काय विचार करतात
याची तुम्ही पर्वा करती नाही. तुम्ही सर्वांना समान मानता.
¹⁷म्हणून तुमचे मत आम्हांला सांगा: कैसराला कर देणे
योग्य आहे की नाही?”

¹⁸येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो
म्हणाला, “दोण्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात?

¹⁹कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.”
त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले.

²⁰तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र
आहे? आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?”

²¹त्या लोकांनी उत्तर दिले, “त्यावर कैसराचे चित्र व नाव
दिले आहे.” यावर येशु त्यांना म्हणाला, “जे कैसराचे
आहे ते कैसराला द्या. आणि जे देवाचे आहे ते देवाला
द्या!” ²²येशु जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते
आश्वर्यवक्तिकृत झाले आणि तेथून निघून गेले.

काही सदूकी लोक येशूला फस्वू पाहतात

(मार्क 12:18-27; लूक 20:27-40)

²³त्याच दिवशी काही सदूकी लोक त्याच्याकडे आले
(हे लोक असे समजतात की पुनरुत्थान नाही.) त्यांनी
येशूला एक प्रश्न विचारला, ²⁴ते म्हणाले, “गुरुजी, मोशेने
शिकविले की, जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला
मूळबाळ नसेल, तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या

नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुळे होतील.²⁵ आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूळ नस्तल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले.²⁶ असेहे दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मेले.²⁷ शेवटी ती स्त्री मेली.²⁸ आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.”

²⁹ उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही चुकीची समजू करून घेत आहात, कारण तुम्हांला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहीत नाही.³⁰ तुम्हांला समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत. उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.³¹ तरी, मृतांच्या पुनरुत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय?³² तो म्हणाला, ‘मी अब्राहाम, इस्हाक आणि याकोबाचा देव आहे.’* हा देव मेलेल्यांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे.”

³³ जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा ते आशर्चर्यचकित झाले.

कोणीती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?
(मार्क 12:28-34; लूक 10:25-28)

³⁴ येशूने सदूकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घालता येईना. हे परश्यांनी ऐकले. म्हणून परश्यांनी एकत्र येऊन मसलत केली.³⁵ एक परशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परश्याने येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला.³⁶ त्याने विचारले, “गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”

³⁷ येशूने उत्तर दिले, “प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीति करा.”* ³⁸ ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे.³⁹ हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.’* ⁴⁰ सर्व नियमशास्त्र आणि संदेश्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”

येशू परश्यांना प्रश्न विचारतो
(मार्क 12:35-37; लूक 20:41-44)

⁴¹ म्हणून परशी एकत्र उभे असताना, येशूने त्यांना प्रश्न केला.⁴² येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”⁴³ त्यावर येशू त्यांना

मी ... आहे निर्गम 3:6

प्रभू ... प्रीति करा अनुवाद 6:5.

जशी ... करा लेबीव 19:18

म्हणाला, “मग दाविदाने त्याला प्रभु असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,

⁴⁴ प्रभु माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) म्हणाला, ‘मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.’ स्तोत्र. 110:1

⁴⁵ आता, मग जर दाविद त्याला प्रभु म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?”⁴⁶ पण परश्यांपैकी कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्या दिवसानंतर त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.

येशू धार्मिक पुढाऱ्यांवर टीका करतो
(मार्क 12:38-40; लूक 11:37-52; 20:45-47)

23 मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला,² नियमशास्त्राचे शिक्षक व परशी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत. ³ म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा. पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत.⁴ वाहावयास अवघड असे ओङ्के ते बांधतात व ते ओङ्के लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वतः ते ओङ्के उचलावला एक बोटदेखील लावत नाहीत.

⁵ ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात. ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या* मोरमोरचा बनविलात आणि लोकांनी पाहावे म्हणून लंब इग्ने घालतात. ⁶ मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जाग मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहाव्यांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसावला त्यांना फार आवडते. ⁷ बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘गुरुजी’ म्हणावे असे त्यांना वाटते.

⁸ परतु तुम्ही स्वतःला गुरुजी म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात, तुमचा गुरु एकच आहे. ⁹ आणि जगातील कोणालाही ‘पिता’ म्हणू नका. कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे.

¹⁰ तुम्ही स्वतःला ‘मालक’ म्हणवून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. ¹¹ तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वांत मोठा होय. ¹² जो स्वतःला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजानारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल. ¹³ अहो, परश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय, हाय,

लहान पेट्या लहान चामडी पेट्या, ज्यात महत्त्वाची पवित्र वचने लिहीलेली असतात. काही यहावी ते आपल्या कपाळवर व हातावर बांधून आपण फार धार्मिक आहोत हे दाखवितात.

तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाहीत. तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. ^{14*}

¹⁵प॒र॒श्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाहात आणि तुम्हांला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नरकपुत्रासारखे करून टाकता.

¹⁶तुम्हांला दुःख होईल. आंधव्या बाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, 'जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर त्याने ती पाळलीच पाहिजे' ¹⁷तुम्ही मूर्ख आंधले आहात. सोने आणि मंदिर यांपैकी कोणते अधिक महत्वाचे? मंदिर त्या सोन्याला पवित्र बनविते. ¹⁸आणि तुम्ही असे म्हणता, 'जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यात काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे.' ¹⁹तुम्ही आंधले आहात. तुम्हांला काही दिसत नाही व कल्पत नाही! अर्पण मोरे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी. ²⁰म्हणून जे वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबोवर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. ²¹तसेच जो मंदिराची शपथ घेतो तो मंदिर व त्यात राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. ²²जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसण्याची शपथ घेतो.

²³प॒र॒श्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुढिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत. ²⁴तुम्ही आंधले वाटाडे आहात. जो पाण्याने भरलेल्या प्याल्यातून माशी बाजूला करतो व उंटास्ह पाणी पिणन टाकतो त्यांच्यासारखे तुम्ही आहात. ²⁵अहो प॒र॒श्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताटवाच्या बाहेरून घासता पुस्ता पण लोकांना फसवून कमावलेला पायदा आणि असंयम यानी त्या आतून भरल्या आहेत. ²⁶अहो प॒र॒श्यांनो, तुम्ही आंधले आहात! अंगोदर तुमची वाई आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरूनदेखील खरोखर साफ होईल.

²⁷अहो प॒र॒श्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कवरांसारखे तुम्ही आहात. त्या वस्त्रन चांगल्या दिसतात पण आतून मेलल्या माणसांच्या हाडांनी भरल्या आहेत. तसेच सर्वे प्रकारच्या अशुद्ध गोष्टीनी त्या भरल्या आहेत. ²⁸तुमचेही तसेच आहे. लोक तुमच्याकडे पाहातात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते. पण तुम्ही आतून ढांग व दुष्टपणा यांनी भरला आहात.

²⁹अहो, प॒र॒श्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेश्यांसाठी कवरा बांधता. आणि जे लोक धार्मिक जीवन जगले त्यांची थडगी सजवता.

³⁰आणि तुम्ही म्हणता, 'जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेश्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती'. ³¹पण ज्यांनी ज्यांनी त्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात याचा पुरावा तुम्ही देता. ³²पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरु केलेली पापी कामे पर्ण करा!

³³तुम्ही साप आहात. विषारी सापाची पिल्ले आहात! तुम्ही देवाच्या हातन सुटू शक्कार नाही. तुम्हा सर्वांना दोषी ठरविण्यात येईल. तुम्ही नरकात जाल! ³⁴मी तुम्हांला सांगतो की मी तुमच्याकडे संदेश्ये, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे मारल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल. त्यांचा नगरानगरात नापाठलाग कराल.

³⁵म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरखाच्या पुढ जखन्याला जिवे मारण्याचिष्यी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हबेलाच्या काळापासून ते जखन्याच्या* काळापर्वंत जे जे चांगले लोक मारण्यात आले, त्यांच्या वधाचिष्यी तुम्ही दोषी ठराल. ³⁶मी तुम्हांला खरे सांगतो; तुम्ही लोक जिवंत असेपर्यंत या गोष्टी घडतील.

यरुशलेमच्या लोकांना येशू सावध करतो

(लूक 13:34-35)

³⁷अगे, यरुशलेमे, यरूशलेमे, तू संदेश्यांना जिवे मारतेस. देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगडमार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला, पण तू मला तसे करू दिले नाहीस. ³⁸आता तुझ्ये घर उजाड होईल. ³⁹मी तुला सांगतो, 'प्रभूच्या

हबेल ते जखन्या हिन्तु भाषेतील जुळा करारात (पवित्र शास्त्रात) हे दोघे पहिल्यांदा व शेवटी मारण्यात आलेली माझसे आहेत.

नावाने येणारा धन्यवादित असो.* असे म्हणेपर्यंत तू मला पाहणार नाहीस.”

मंदिराचा भावी नाश

(मार्क 13:1-31; लूक 21:5-33)

24

येशू मंदिरातून बाहेर निघून चालत निघाला होता तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले. कारण त्यांना त्याला मंदिराच्या इमारती दाखवावाच्या होत्या. ²प्रतिसादादाखल, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता, खरे ना? आता, मी तुम्हांला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही, त्यातील प्रत्येक दगड खाली टाकला जाईल.”

³येशू जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात बोलावे म्हणून आले, ते म्हणाले, “आम्हांला सांगा की या गोष्टी कधी होतील? तुम्ही परत येण्याचा आणि जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या घटनांवरून ओळखावे?”

⁴येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळा! कोणीही तुम्हांला फसवू नव्ये ⁵मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, ‘भी ख्रिस्त आहे.’ आणि ते पुष्कळ लोकांना फसवितील, ‘तुम्ही लडायांबदल आणि लडायांच्या अफवायांबदल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिक नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत, तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही.” ⁶हेय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील, ⁷पण या सर्व गोष्टी म्हणजे प्रसूतीच्या कळांची सुरुवात अशा आहेत.

⁸“लोक तुमच्याशी वाईट वागतील. तुमचा छळ व्हावा आणि तुम्हांला जिवे मारावे यासाठी लोक तुम्हांला राज्यकर्त्याच्या हाती देतील. सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून या गोष्टी तुमच्यावर ओढवतील. ¹⁰अशा वेळी बरेच विश्वासणारे आपला विश्वास गमाक्तील. ते एकमेकाविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. ¹¹अनेक खाटे संदेष्ये येतील. ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवावला लावतील. ¹²सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे अधिकाधिक विश्वासणाऱ्यांची प्रीति कमी कमी होत जाईल. ¹³पण जो मनुष्य शेवटपर्यंत खंबीरपणे वागेल तोच तारला जाईल. ¹⁴सर्व जगभर देवाची सुवर्ता गांजविली जाईल व हे सर्व राष्ट्रातील लोकांना साक्ष असे होईल. आणि मग शेवट होईल.

¹⁵“दानाएल संदेष्यांने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी— मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून

चाला. ¹⁶“त्यावेळी यूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. ¹⁷जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरू नये. ¹⁸जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये. ¹⁹त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्त्रियांना फार कठीण जाईल! ²⁰जेव्हा या गोष्टी होतील आणि तुम्हांला पळून जावे लगेल तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शब्दाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा.

²¹कारण त्याकाळी फार पीडा येतील. जगाचा आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुढा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगाची लगेल. ²²आणखी, देवाने ते दिवस जर थेंडेच ठेवले नसते तर कोणीचा वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थेंडे करील. ²³त्या वेळी जर खाचावाने तुम्हांला म्हटले, ‘पहा! ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तो तेथे आहे,’ तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ²⁴खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्य उदयस येतील. ते महान व आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्ये तर देवाच्या निवडलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. ²⁵या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.

²⁶“एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, ‘पाहा, मशीहा ओसाड रानात आहे.’ तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, ‘पाहा, ख्रिस्त आतल्या खोलीत लपला आहे,’ तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ²⁷मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वकडून पाशिचमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल. ²⁸जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.

²⁹ “छळानंतर लगेच, असे घडेल:

‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील. आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.’

यशया 13:10; 34:4

³⁰“त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल. ³¹मनुष्याच्या पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्वीभोक्ती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपन्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

³²“अंजिराच्या झाडापासून शिका: अंजिराच्या झाडाच्या फांड्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हांला कळले. ³³मी तुम्हांला ज्याविषयी सांगितले त्याचावतीतही

असेच होईल. जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही पाहाल तेव्हा वेळ जवळ येत आहे हे तुम्ही ओळखाल. ³⁴मी तुम्हांला खरे संगतो: या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही. ³⁵सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कथीही नफ्ट होणार नाहीत.

³⁶‘पण त्या दिवसांविषयी आणि त्या घटकेविषयी कोणालाही माहीत नाही, स्वर्गातील देवदूनांनी नाही, किंवा खुब पुत्रालाही नाही. फक्त पिताच हे जाणतो.

³⁷नोव्हाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. ³⁸महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लान करीत होते. लान करून देत होते. नोहा जहाजात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते. ³⁹त्यांना माहीत नव्हते की काही तरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मसून गेले. मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल. ⁴⁰वेधे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. ⁴¹दोन स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. ⁴²‘मणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हांला माहीत नाही की कोणाल्या दिवशी तुमचा प्रभु येत आहे, ⁴³हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. ⁴⁴या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.

⁴⁵‘शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल? ⁴⁶मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेले सेवक खरोखर धन्य! ⁴⁷मी तुम्हांला संगतो: मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील. ⁴⁸पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? ⁴⁹तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबोरावर जेवण करील आणि दारू पिजन मस्त होईल. ⁵⁰आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल. ⁵¹मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबोरावर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.

दहा कुमारिकांची बोधकथा

25 “त्या दिवसांत स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. ²त्या दहा मुर्लीपैकी पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. ³मूर्ख मुर्लींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. ⁴शहाण्या

मुर्लींनी दिव्याबरोबर तेलही घेतले. ⁵वराला उशीर झाल्याने सर्व च मुर्लींना डुलव्या लागल्या व त्या झोपी गेल्या.

“मध्यरात्री कोणीतीरी घोषणा केली, ‘वर येत आहे! वाहेर जाऊन त्याला भेटा!’

“सर्व मुली जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. ⁸पण मूर्ख मुली, हुशार मुर्लींना म्हणाल्या, ‘तुमच्यातील काही तेल आम्हांला द्या. आमचे दिवे विजित आहेत.’

⁹पण उत्तरादाखल हुशार मुली म्हणाल्या, ‘नाही, आम्ही तुम्हांला काहीच देऊ शकत नाही, नाही तर तुम्हांला व आम्हांलीही पुरणार नाही. त्यांवेळी तेल विकणाऱ्याकडे जा आणि आपणांसाठी तेल विकत आणा.’

¹⁰“पाच मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या तेव्हा वर आल. तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दार बंद झाले.

¹¹“शेवटी उरलेल्या पाच मुली आल्या आणि म्हणाल्या, ‘महाराज! महाराज! दार उघाडा!’ ¹²पण तो त्यांना उत्तरादाखल म्हणाला, ‘मी तुम्हांला खरे सांगते: मी तुम्हांला ओळखत नाही!’

¹³‘मणून नेहमी तयार असा. कारण मनुष्याचा पुत्र कथी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हांला माहीत नाही.

तीन नोकरांची बोधकथा

(लूक 19:11-27)

¹⁴“स्वर्गाचे राज्य अशा मनुष्यासारखे आहे, जो प्रवासाला जाप्याअगोदर आपल्या नोकरांना बोलावून आपल्या मालमत्तेवर लक्ष देण्यास सांगणाऱ्या मनुष्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. ¹⁵त्याच्यातील एकाला त्याने पाच थैल्या रुपये दिले, दुसऱ्याला त्याने दोन थैल्या रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने एक थैली रुपये दिले. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेले. ¹⁶ज्याला पाच थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली आणि आणखी पाच थैल्या रुपये त्याने मिळविले. ¹⁷त्याच्यप्रमाणे, ज्याला दोन थैल्या रुपये मिळाले होते त्याने आणखी दोन थैल्या रुपये कमविले. ¹⁸पण ज्याला एक थैली मिळाली होती, त्याने जमीनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे पैसे त्यात लपविले.

¹⁹“बराच काळ लोटल्यानंतर त्या नोकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशेब घ्यायला सुरुवात केली.

²⁰ज्याला पाच थैल्या रुपये मिळाले होते, त्याने मालकाकडे रुपयाच्या आणखी पाच थैल्या आणुन दिल्या, तो म्हणाला, ‘मालक, तुम्ही दिलेल्या रुपयांवर मी आणखी पाच थैल्या रुपये मिळविले.’

²¹त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्द्यास, चांगल्या आणि इमानी दासा, तू भरंवसा तेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी

पुष्कलांवर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!

22[“]नंतर ज्या मनुष्याला रुपयांच्या दोन थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकांकडे आला आणि म्हणाला, ‘मालक, तुम्ही मला रुपयांच्या दोन थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन थैल्या कमाविल्या.’

23[“]मालक म्हणाला, ‘चांगल्या आणि इमानी दासा! तू थोड्या पैशांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कलशा गोर्धंविचर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’

24[“]नंतर ज्याला रुपयाची एक थैली मिळाली होती तो मालकांकडे आला व म्हणाला, ‘मालक, मला माहीत होते की आपण एक करऱ्या शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरेणी केली नाही तेथे तुम्ही कपाणी करता आणि जेथे बी पेरेले नाही तेथे पीक घेता.

25[“]मला आपली भीती होती. म्हणून मी जाजन तुमच्या रुपयाची थैली जिमीनी उपवर्न ठेवली. हे घ्याय! हे तुमचेच आहेत!

26[“]मालकाने उत्तर दिले, ‘अरे वाईट आणि आळशी नोकरा! मी जेथे पेरेणी केली नाही तेथे कपाणी करतो आणि जेथे बी पेरेले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते.

27[“]तर तू माझे पैसे पेढीत ठेवाचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते.’

28[“]म्हणून मालकाने दुसऱ्या नोकरांना संगितले, ‘याच्यांजवळची रुपयांची थैली घ्या आणि ज्याच्याजवळ रुपयांच्या दहा थैल्या आहेत त्याला द्या.

29[“]कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल, आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल. पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल.

30[“]नंतर मालक म्हणाला, ‘त्या निकामी नोकराला बाहेरच्या अंधारात घालवून द्या. तेथे रडणे व दात खाणे चालेल.’

मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील

31[“]मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गाय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल.

32[“]मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंदपाल मेंदरे शेरडांपासून वेगळी करतो.

33[“]तो मेंदरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.

34[“]मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल,

‘या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी त्याचर केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थानेपासून त्याचर केले आहे.

35[“]हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुण्यावर

केलात.

36[“]मी कपड्यांशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारासाठी आलत.’

37[“]मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यावयला दिले?

38[“]आम्ही तुला प्रवासी म्हणून कधी पाहिले आणि तुझा पाहुण्याचार केला? किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले?

39[“]आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो?

किंवा तुरुंगात असताना कधी तुझ्या समाचारास आलो?’

40[“]मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे संगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.’

41[“]मग राजा आपल्या डाळ्या बाजूच्याना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतन व त्याच्या दूतांसाठी त्यार केला आहे.

42[“]ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही खायला काही लहानातील अगदी लहानातील तुम्ही मला काही खायला दिले नाही.

43[“]मी प्रवासी असता माझा पाहुण्याचार केला नाही. मी कवळीहीन होतो, पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरुंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’

44[“]मग ते लोक सुद्धा त्याला उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रीहीन, आजारी किंवा तुरुंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?’

45[“]मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे संगतो: माझ्या अनुयायातील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.’

46[“]मग ते अग्नीतिमान लोक अनंतकाळच्या शिक्षेसाठी जातील, पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील.”

यहूदी पुढारी येशूला जिवे मारण्याचा कट करतात
(मार्क 14:1-2; लूक 22:1-2; योहन 11:45-53)

येशूने या सर्व बोधकथा संगण्याचे संपरिव्यानंतर 26 तो त्याच्या शिष्यांना म्हणाला,

2[“]परच वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हांला माहीत आहे. आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी शत्रुच्या हाती धरून दिला जाईल.”

3[“]मग मुख्य याजक आणि लोकांचे बडील, प्रमुख याजकाच्या घरी जमले. प्रमुख याजकाचे नाव कयफा होते.

4[“]सभेत त्यांनी धूरपूणे येशूला अटक करण्याचा आणि जिवे मारण्याचा कट केला.

5[“]तीरीही ते म्हणत होते, “वल्हांडण सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही, कारण लोकांमध्ये दंगा होईल.”

एक स्त्री काही तरी विशेष करते
(मार्क 14:3-9; योहन 12:1-8)

“येशू बेथानीमध्ये होता. तो शिमोन कुष्ठरोपयाच्या घरात होता. येशू तेथे असताना एक बाई त्याच्याकडे आली. उंची अतराने भरलेली अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती. येशू जेवत असता ही कुपी त्या बाईने त्याच्या डोक्यावर ओतली. ^८त्या बाईला हे करताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, “या अतराचा असा नाश का व्हावा?” ^९ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबाना देता आले असते.”

^{१०}येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या बाईला का त्रास देत आहा? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. ^{११}गरीब लोक तुमच्यावरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्यावरोबर नेहमी असणार नाही. ^{१२}या बाईने माझ्या शरीरावर हे अतर ओतले. मला पुरण्याच्या वेळेची तयारी तिने केली. ^{१३}भी तुम्हांला खरे सांगतो, सर्व जगातील लोकांना सुवार्ता सांगितली जाईल आणि जेथे सुवार्ता सांगण्यात येईल तेथे या बाईने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून करण्यात येईल.”

यहूदा येशूचा शत्रु होतो
(मार्क 14:10-11; लूक 22:3-6)

^{१४}बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्यांत मुख्य याजकांकडे गेला. ^{१५}यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली. ^{१६}तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.

येशू वल्हांडण सणाचे भोजन खातो
(मार्क 14:21-22; लूक 22:7-14, 21-23; योहन 13:21-30)

^{१७}खेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “वल्हांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वल्हांडण सणाचे जेवण कोठे करावे असी तुमची इच्छा आहे?”

^{१८}येशू म्हणाला, “ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, ‘पुरुजी म्हणतात. माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यासह वल्हांडण सण साजरा करणार आहे.’”

^{१९}येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले.

^{२०}सध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबोरवर मेजाशी जेवावयास बसला.

^{२१}जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो: तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”

^{२२}ते खूप दुखी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “तो मी नाही ना प्रभु?”

^{२३}मग येशूने उत्तर दिले, “जो माझ्यावरोबर ताटात हात घालतो तोच माझा विश्वासघात करील ^{२४}जसे मनुष्याच्या पुत्राचिषियी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा मनुष्याच्या पुत्राचा शेवट होईल, पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याचिषियी मला दुःख बाटेतो! तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.”

^{२५}मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “तो मी आहे का, गुरुजी?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे (म्हणजे होय तो तूच आहेस.)”

प्रभुभोजन
(मार्क 14:22-26; लूक 22:15-20; १ करिंथकरास 11:23-25)

^{२६}ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले. आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे.”

^{२७}नंतर येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातील व्यावे. कारण हे माझे रक्त आहे,

^{२८}हे नवा करार प्रस्थापित करते. ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे. यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा घावावी.

^{२९}भी तुम्हांला सांगतो: माझ्या पिल्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षारस पिणार नाही.”

^{३०}मग त्यांनी वर्ल्हांडणाचे गीत गाईले. नंतर ते जेतूनाच्या डोंगारावर निघून गेले.

येशू म्हणतो त्याचे शिष्य त्याला सोडून जातील
(मार्क 14:27-31; लूक 22:31-34; योहन 13:36-38)

^{३१}येशूने सांगितले, “आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याचिषियी शंकाकुशंकांका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे:

भी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.”

जखन्या 13:7

^{३२}पण मी मरणातन उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन.” ^{३३}उत्तर देताना पेत्र म्हणाला, “इतर सर्वांचा जरी तुमच्याचिषियी गोंधळ झाला तरी माझा कधीही होणार नाही!”

^{३४}येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो: तू मला ओळखत नाहीस असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा म्हणशील.” ^{३५}पेत्र म्हणाला, “तुम्हांला ओळखीत नाही असे मी कधीही म्हणणार नाही. मग

मला तुमच्याबरोबर मरावे लागले तरी हरकत नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा असेच म्हणाले

येशूएकटच प्रार्थना करतो

(मार्क 14:32-42; लूक 22:39-46)

³⁶नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “भी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांवा.” ³⁷येशूने घेणे आणि दोन जब्बीचे पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दुःखी व व्याकूळ होऊ लागला. ³⁸येशू पेत्राला व जब्बीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझे दुःख मला इतके झाले आहे की, ते मला मासून टाकील. येथे थांवा व माझ्याबरोबर जागे राहा.”

³⁹तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” ⁴⁰मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? ⁴¹आपण परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा. आणि प्रार्थना करीत राहा. यासाठी की तुम्ही मोहात पडू नये. जे योग्य आहे ते तुमचा आत्मा करू इच्छितो, पण तुमचे शरीर अशक्त आहे.”

⁴²नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला पिणे मला अटलच आहे तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”

⁴³नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्याला आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. ⁴⁴नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली. तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हेच शब्द उच्चारले. ⁴⁵यानंतर येशू परत शिष्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विश्रांतिच घेत आहात का? ऐका! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हत्ती धरून दिला जाण्याची वेळ आली आहे. ⁴⁶उठा! आपल्याला निघालेच पाहिजे. हा पाहा, मला धरून शत्रूंच्या हत्ती देणारा येत आहे.”

येशूला अटक होते

(मार्क 14:43-50; लूक 22:47-53; योहन 18:3-12)

⁴⁷येशू हे बोलत असतानाच वारा जणापैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे बडीलजन यांनी त्यांना पाठविले होते. ते लोक तलवारी व सोंपे घेऊन आले होते. ⁴⁸येशूला विश्वसघाताने धरून लोकांच्या हाती देणारा यहूदा याने हाच येशू आहे याविषयी एक खून सांगितली होती. यहूदा

म्हणाला, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच येशू होय; त्याला तुम्ही धरा.”

⁴⁹मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरुजी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.

⁵⁰येशू त्याला म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर!” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्याल धरले. ⁵¹हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला. आणि ती उपस्थली. त्याने प्रमुख याजकाच्या नोकराचा कान कापला.

⁵²येशू त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव, जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीच्या मरतात.” ⁵³मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवतूलांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हांला कवऱ्या नाही काय? ⁵⁴परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे असा पाक्रिं शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”

⁵⁵यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुहेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोंपे होती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज मंदिरात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही. ⁵⁶परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेश्यानी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.

यहूदी पुढाऱ्यांपुढे येशू

(मार्क 14:53-65; लूक 22:54-55, 63-71;

योहन 18:13-14, 19-24)

⁵⁷त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्याला प्रमुख याजक क्यफा याच्या घरी नेले. तेथे नियमसास्त्राचे शिक्षक आणि बडीलजन एकत्र जमले होते. ⁵⁸पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे मुख्य याजकाच्या आवारापर्यंत गेला आणि काय होते ते पाहण्यासाठी नोकरांसोबत बसला.

⁵⁹येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा त्याच्याविरुद्ध काही खोटे दोषारोप करता ईर्झल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. ⁶⁰पुक्कळ लोक पुढे अले आणि येशूविरुद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणून लागली,

⁶¹“हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.”

⁶²तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, तुझ्याविरुद्ध जे आरोप आहेत, त्याचिषी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?”

⁶³पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची

शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र द्विस्त आहेस काय?"

⁶⁴येशू त्यांना म्हणाला, "होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हांला सांगतो: द्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल."

⁶⁵जेव्हा प्रमुख याजकाने हे एकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाईन तो म्हणाला, "याने देवाविरुद्ध दुर्भाग्य केले आहे! आम्हाला आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. द्याला देवाची निंदा करताना तुम्ही एकले! ⁶⁶तुम्हांला काय वाटते?"

यहृद्यांनी उत्तर दिले, "तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे."

⁶⁷तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्याला मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. ⁶⁸ते म्हणाले, "द्विस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?"

आपण येशूला ओळखतो हे सांगायला पेत्र घाबरतो
(मार्क 14:66-72; लूक 22:56-62; योहन 18:15-18,
25-27)

⁶⁹यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. प्रमुख याजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, "तू सुदूरा गालीलच्या येशूबरोबर होतास."

⁷⁰पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, "तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही!" ⁷¹मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली, "नासरे थकर येशूबरोबर हा होता."

⁷²पुढी एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारतांना, म्हणाला, "मी त्याला ओळखत नाही!"

⁷³काही क्षणांनंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे बळाले आणि त्याला म्हणाले, "तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हांला माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हांला स्पष्ट रिसून येते."

⁷⁴मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, "मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!" पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला. ⁷⁵नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, "कोंबडा आरवायापूर्वी तू मला तीन वेळा नाकार शील." यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दुःखातिशयाने रडला.

येशूला राज्यपाल पिलाताकडे नेतात
(मार्क 15:1; लूक 23:1-2; योहन 18:28-32)

जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक व वडीलजन यांनी येशूविरुद्ध कट केला. आणि

कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. ⁷⁶त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.

यहृदाची आत्महत्या
(प्रेषिताची कृत्ये 1:18-19)

⁷⁷त्याच वेळेला, यहृदा, जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले की, त्यांनी येशूला जिवे मारण्याचे ठरविले आहे, तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला बाईट वाटले. म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक व वडीलांना परत दिली.

⁷⁸तो म्हणाला, "मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले."

यहृदी पुढाऱ्यांनी उत्तर दिल, "आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!"

⁷⁹तेव्हा यहृदाने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.

मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, "हे पैसे मंदिराच्या खिजन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमाविरुद्ध आहे, कराण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते."

⁸⁰म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले. यरुशलेमला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल. ⁸¹त्यामुळे आजीही त्या जागेला 'रक्ताचे शेत' असे म्हणतात. ⁸²अशा रीतीने विर्या संदेश्याचे बोल खरे ठरले. ते असे:

"त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहृदी लोकांनी त्याच्या (येशूच्या) जिवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले.

⁸³मला प्रभु परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी कुंभाराचे शेत विकत घेतले."*

राज्यपाल पिलात येशूला प्रश्न विचारतो

(मार्क 15:2-5; लूक 23:3-5; योहन 18:33-38)

¹¹राज्यपाल पिलातापूढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, "तू यहृद्यांचा राजा आहेस काय?" येशूने उत्तर दिले, "होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता." ¹²पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडीलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गाप बसला. ¹³म्हणून पिलात येशूला म्हणाला, "हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?" ¹⁴परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही. आणि पिलात आश्चर्यकित झाला.

त्यांनी ... घेतले जखन्या 11:12-13; विर्या 32:6-9

येशूला मुक्त करण्याचा पिलाताचा अवश्यकी प्रयत्न
(मार्क 15:6-15; लूक 23:13-25;
योहन 18:39-19:16)

¹⁵वल्हांडण सणानिमित दरबर्षी लोकसमुदायासाठी तुरंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.¹⁶त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बा* होते.¹⁷म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बरब्बाला की ज्याला खिस्त म्हणतात त्या येशूला.”

¹⁸लोकांनी इर्शेला पेटन येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.¹⁹न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी ख्यान पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दुःख सहन करावे लागले आहे.”

²⁰पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे व येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी व बडील जनांनी लो कसमुदायाचे मन बळविले.

²¹पिलात म्हणाला, “माझ्यासमोर बरब्बा व येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले, ‘बरब्बा.’

²²पिलाताने विचारले, “मग ज्याला खिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला बधस्तंभावर खिळून मारून टाका!”

²³पिलाताने विचारले, “का? मी त्याला जिवे मारावे असे तुम्ही का म्हणतात? त्याने काय अपराध केला आहे?”

परंतु सर्व लोक मोरक्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला बधस्तंभावर खिळाला!”

²⁴लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले अणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जवाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जवाबदार आहोत.”

²⁵सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जवाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुळे भोगायला तयार आहोत.”

²⁶मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला बधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.

बरब्बा काही ग्रीक प्रतीमध्ये बरब्बाचा उल्लेख ‘येशू बरब्बा’ असा आढळतो.

पिलाताचे शिपाई येशूची थट्टा करतात
(मार्क 15:16-20; योहन 19:2-3)

²⁷नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यपालाच्या वाढ्यात घेऊन आले, ते सर्व घोळवयाने येशूभोगती जमले.²⁸त्यांनी येशूचे कपडे काढले व त्याला लाल किरमिजी झगा घातला.²⁹काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुगुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपूढे गुडधे टेकून त्याची थट्टा करू लागले. ते म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!”³⁰नंतर शिपाई येशूवर थुकळे, त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले.³¹येशूची थट्टा करण्याचे संपर्किल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला बधस्तंभावर खिळून मारपायासाठी घेऊन गेले.

येशूला बधस्तंभावर खिळून मारतात
(मार्क 15:21-32; लूक 23:26-43; योहन 19:17-27)

³²शिपाई येशूला शहरावाहेर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूच्या बधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेने या गावचा असून त्याचे नाव शिमोन होते.³³जेव्हा ते ‘गुलगुश्या’ (म्हणजे कवटीची जगा) नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले.³⁴तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षास प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पियायस नकार दिला.³⁵त्यांनी त्याला बधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिड्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.³⁶शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले.³⁷येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू – यहूद्यांचा राजा.”³⁸येशूच्या दोन्ही बाजूना दोन लुटारू खिळण्यात आले होते.³⁹जेव्हानून जाणारे लोक येशूची निंदा करू लागले. ते डोकी हलवू लागले.

⁴⁰आणि म्हणू लागले, “तू म्हणालास की, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन.’ आता स्वतःचा बचाव कर! जर तू खरोखरच देवाचा पुत्र असलास तर बधस्तंभावरून खाली ये!”

⁴¹तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, बडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले.⁴²ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वतःचा बचाव करू शकत नाही! लोक म्हणतात की, हा इस्त्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने बधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. ⁴³याचा देवावर विश्वास आहे, जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला बचावावे. तो स्वतः असे म्हणत असे, ‘भी देवाचा पुत्र आहे.’”

४४ तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले.

येशूचे मरण

(मार्क 15:33-41; लूक 23:44-49; योहन 19:28-30)

४५ उपरानंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला. ४६ सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकत्तीनी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझ्या त्याग का केलास?” ४७ जे लोक तेथे उभे होते त्यानी हे ऐकले, ते म्हणू लागले, “तो एलीयाला हाक मरीत आहे!”

४८ एक जण लगेच धावत गेला आणि बोला घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोला आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला. ४९ परंतु दुसरे काही लोक म्हणू लागले, “थांबा, एलीया घेऊन त्याला वाचवितो काया, हे आम्हांला पाहायचे आहे.”

५० पुढी एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला.

५१ त्याच्यवेळी, येशू मेल्लावरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालीपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले. ५२ कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले. ५३ ते लोक कबरीतून बाहेर पडले, येशू मरणातून पुढी उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यशश्वले मामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले. ५४ सेनाधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिराई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोडवर देवाचा पुत्र होता.”

५५ तेथे बज्याच स्त्रिया स्त्रिया वधस्तंभावासून काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करण्यासाठी या स्त्रिया गालीलाहन त्याच्यामागून आल्या होत्या. ५६ मरीया मग्दालिया, याकौब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई तेथे होत्या.

येशूला पुरतात

(मार्क 15:42-47; लूक 23:50-56; योहन 19:38-42)

५७ संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमराईचा होता व येशूचा अनुयायी होता. ५८ योसेफ पिलाताकडे गेला. आणि त्याने त्याचे शरीर मागितले, पिलाताने येशूचे शरीर योसेफाला देण्याचा हुक्म शिपायांना केला. ५९ नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते तुंडाळले. ६० मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरे च्या तोंडावर एक मोठी धोंड लोटन ती कबर बंद केली. या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला. ६१ मरीया मग्दालिया, आणि मरीया नावाची दुसरी स्त्री कबरे भोवती बसल्या होत्या.

येशूच्या कबरेवर पहारा

६२ त्या दिवसाला त्यारीचा दिवस* म्हणत असत. दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे गेले. ६३ ते म्हणाले, “महाराज, तो लबाड मनुष्य (येशू) जिवत असताना असे म्हणाला होता की, मी मरण पावल्यानंतर तीन दिवसांनी परत उठेन.” ६४ म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुक्म द्या. (कारण) त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरून नैण्याचा प्रवृत्तन करतील. मग तो मरणानंतर पुढी उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”

६५ पिलात म्हणाला, “तुझी शिराई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” ६६ म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का १ मारला. आणि तेथे पहारा करण्यासाठी शिराई नेमले.

येशू मरणातून उठल्याची बातमी

(मार्क 16:1-8; लूक 24:1-12; योहन 20:1-10)

२८ शब्दाध्यावानंतरचा पहिला दिवस आला. पहारेस मरीया मग्दालिया, मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहायास तेथे गेल्या.

२९ त्याचेळी तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून तेथे आला. तो देवदूत कबरेकडे गेला. त्याने कबरे च्या तोंडावरची धोंड बाजूला केली. नंतर तो देवदूत त्या धोंडवर बसला.

३० चमकण्याचा जिजेसारखा तो देवदूत दिसत होता. त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. ३१ कबरेवर पहारा करणारे शिराई, देवदूत पाहून खूप घावरले. ते थरथर कापू लागले. आणि ते मेलेल्या माणसासारखे झाले.

३२ देवदूत म्हणाला, “भिज नका, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही पाहत आहात. ३३ पण तो येथे नाही. तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्याला मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्याचे शरीर ठेवले होते ती जागा पाहा. ३४ आता ताबडतोब निघा आणि त्याच्या शिष्यांना सांगा : येशू मरणातून उठला आहे. तो गालीलात जाणार आहे. तो तुमच्या अगोदर तेथे जाईल. तुम्ही त्याला तेथे पाहाल.”

३५ नंतर देवदूत म्हणाला, “मी तुम्हांला सर्व काही सांगितले आहे.” ३६ म्हणून त्या स्त्रिया लगागीने कबरे जवळून निघाल्या. त्या फार घावरलेल्या होत्या. परंतु फार आनंदितही झाल्या होत्या. जे काही घडले ते संगण्यासाठी त्या धावत निघाल्या.

३७ अचानक येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो.” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याची उपासना केली. ३८ मग येशू त्यांना

म्हणाला, “मला अडवू नका. माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. तैथेच त्यांची माझी भेट होईल.”

यहूदी पुढाऱ्यांना अहवाल

¹¹स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कवरेवरील पहरे करी शिपायांतील काही जण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले. ¹²नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले. आणि त्यांनी एक बेत रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले. ¹³ते म्हणाले, “लोकांना असे सांगा की, आम्ही रात्री द्योपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरून नेले. ¹⁴हे जरराज्यपालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याला पटवून देऊ आणि तुम्हांला काही होऊ देणार नाही.” ¹⁵मग शिपायांनी पैस घेतले व याजकांनी सांगितले तसे केले. आणि ही गोष्ट यहूदी लोकांत आजवर प्रचलित आहे.

येशू आपल्या शिष्यांशी बोलतो

(मार्क 16:14-18; लूक 24:36-49; योहन 20:19-23;
प्रेषिताची कृत्ये 1:6-8)

¹⁶अकरा शिष्य गालीलास निघून गेले. येशूने सांगितलेल्या डोंगरावर ते हजर झाले. ¹⁷त्या डोंगरावर येशू त्यांना दिसला. त्यांनी त्याची उपासना केली. पण तो येशू आहे यावर शिष्यांपैकी कार्हीचा विश्वास बसला नाही.

¹⁸तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.

¹⁹म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.

²⁰आणि जे काही मी तुम्हांला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पाहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्यावरोबर राहीन.”

License Agreement for Bible Texts

World Bible Translation Center
Last Updated: September 21, 2006

Copyright © 2006 by World Bible Translation Center
All rights reserved.

These Scriptures:

- Are copyrighted by World Bible Translation Center.
- Are not public domain.
- May not be altered or modified in any form.
- May not be sold or offered for sale in any form.
- May not be used for commercial purposes (including, but not limited to, use in advertising or Web banners used for the purpose of selling online add space).
- May be distributed without modification in electronic form for non-commercial use. However, they may not be hosted on any kind of server (including a Web or ftp server) without written permission. A copy of this license (without modification) must also be included.
- May be quoted for any purpose, up to 1,000 verses, without written permission. However, the extent of quotation must not comprise a complete book nor should it amount to more than 50% of the work in which it is quoted. A copyright notice must appear on the title or copyright page using this pattern: "Taken from the HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™ © 2006 by World Bible Translation Center, Inc. and used by permission." If the text quoted is from one of WBTC's non-English versions, the printed title of the actual text quoted will be substituted for "HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™." The copyright notice must appear in English or be translated into another language. When quotations from WBTC's text are used in non-saleable media, such as church bulletins, orders of service, posters, transparencies or similar media, a complete copyright notice is not required, but the initials of the version (such as "ERV" for the Easy-to-Read Version™ in English) must appear at the end of each quotation.

Any use of these Scriptures other than those listed above is prohibited. For additional rights and permission for usage, such as the use of WBTC's text on a Web site, or for clarification of any of the above, please contact World Bible Translation Center in writing or by email at distribution@wbtc.com.

World Bible Translation Center
P.O. Box 820648
Fort Worth, Texas 76182, USA
Telephone: 1-817-595-1664
Toll-Free in US: 1-888-54-BIBLE
E-mail: info@wbtc.com

WBTC's web site – World Bible Translation Center's web site: <http://www.wbtc.org>

Order online – To order a copy of our texts online, go to: <http://www.wbtc.org>

Current license agreement – This license is subject to change without notice. The current license can be found at: <http://www.wbtc.org/downloads/biblelicense.htm>

Trouble viewing this file – If the text in this document does not display correctly, use Adobe Acrobat Reader 5.0 or higher. Download Adobe Acrobat Reader from:
<http://www.adobe.com/products/acrobat/readstep2.html>

Viewing Chinese or Korean PDFs – To view the Chinese or Korean PDFs, it may be necessary to download the Chinese Simplified or Korean font pack from Adobe. Download the font packs from:
<http://www.adobe.com/products/acrobat/acrasianfontpack.html>